

अनुक्रमणिका

कामाचे नांव: नारींगे बौध्दवाडी नळ योजना विशेष दुरुस्ती करणे ता.देवगड

अ.क्र.	निविदेमध्ये समाविष्ट असलेला थोडक्यात तपशिल	पृष्ठ क्रमांक	
		पासून	पर्यंत
1.	2.	3.	4.
1.	निविदा देणाऱ्या व्यक्तींसाठी सुचना	पाठीमागे	
2.	संक्षिप्त निविदा सुचना	--	--
3.	मक्तेदारांना सविस्तर सुचना	--	--
4.	छापील कराराचा नमुना	1	28
5.	अनुसूचि "अ"	21	--
6.	अनुसूचि "अ"च्या अटी	23	24
7.	अनुसूचि ब	22	--
8.	बांधकामाचा तपशिल	अनुसूचि 'ब'सोबत	
9.	सर्व साधारण तपशिल आणि वाढीव अटी	25	27
10.	मक्तेदाराचा जाहीरनामा	28	--
11.	निवेदन - 1	नमुन्यासोबत जोडले आहे.	
12.	निवेदन - 2	नमुन्यासोबत जोडले आहे.	
13.	निवेदन - 3	नमुन्यासोबत जोडले आहे.	
14.	निवेदन - 4	नमुन्यासोबत जोडले आहे.	

श्री. / श्रीमती. ----- रा. -----

यांना दिनांक

रोजी आदा केले.

मक्तेदार

निविदा देणाऱ्या व्यक्तीसाठी सूचना

अ.क्र	तपशील
1.	तशा प्रकारची मुभा दिलेली नसल्यास ठरलेली रक्कम निर्देशित बँकेत भरल्याबाबतचे चलन किंवा कॉल डिपॉझीट पावती जर मुभा दिलेली असल्यास ठरलेल्या रकमेला न भरण्याची मुभा दिली गेली असल्याबद्दलच्या दाखल्याची सांक्षाकित किंवा राजपत्रित अधिकाऱ्याने योग्य रितीने सांक्षाकित केलेली झेरॉक्स प्रत जोडली जावी. या बाबी वेगळ्या लिफाफ्यात असाव्यात.
2.	आयकर भरणेबाकी नसल्याबद्दलचे वैध मुळ प्रमाणपत्र किंवा त्याची सक्षम अधिकाऱ्याने सांक्षाकित केलेली झेरॉक्स प्रत.
3.	वैध असलेली नोंदणी प्रमाणपत्राची प्रत त्याची सक्षम अधिकाऱ्याने सांक्षाकित केलेली झेरॉक्स प्रत.
4.	भागीदारीच्या करारनाम्याची व मुखत्यार पत्राची सांक्षाकित केलेली झेरॉक्स प्रत.
5.	निविदा मागितलेल्या व प्रत्यक्षांत चालू असलेल्या कामांची यादी. (निवेदन क्र.1)
6.	तशा प्रकारच्या केलेल्या कामांची व त्यांच्या परिणामाची यादी. (निवेदन क्र.2)
7.	सदर कामाकरीता लगेच उपयोगी पडू शकेल अशा निविदा घेणाऱ्या व्यक्तिकडे उपलब्ध असलेली यंत्रसामुग्री व प्लॅट याची यादी.(निवेदन क्र.3)
8.	सदर निविदेमधील कामासाठी तांत्रिक काम करणाऱ्या व्यक्तींची सविस्तर माहिती. (निवेदन क्र. 4)

महत्वाची सूचना:- कृपया हे लक्षात घ्यावे की,यातील कोणताही कागदपत्र जोडलेला नसेल तर निविदा बाद ठरेल.

निविदा देणाऱ्या व्यक्तीसाठी जादा सूचना

निविदा देताना खालील बाबी आढळल्या तर निविदा पुर्णतः नाकरली जाऊ शकते.

1. निविदा देणारी व्यक्ती निविदेमध्ये नमूद केलेले काम व नेमून दिलेला कालावधी किंवा इतर काही अटी यामध्ये काही बदल सुचवित असले तर.
2. निविदेतील कोणतीही पाने काढली असतील किंवा दुसरी जोडली असतील तर.
3. निविदेमध्ये खाडाखोड झाली असेल तर.
4. चिकटविलेल्या चिटीवर निविदा देणाऱ्या व्यक्तीने सर्व दुरुस्त्या किंवा जादा माहिती यांची नोंद केलेली नसेल तर.
5. पान नं.4 व 5 वर ज्यासाठी जागा सोडलेली आहे त्या ठिकाणी निविदा देणारी व्यक्ती व संस्था असल्यास प्रत्येक भागीदाराची सही किंवा सहया व साक्षीदाराच्या सही / सहया केलेली / केलेल्या नसतील तर.
6. कोणत्याही अटी नको असतील तर.
7. कोणत्याही प्रकारे अटीमध्ये कमी वा जास्त (चढउतार)असा फरक मागितला असेल तर.
8. सर्व प्रकारचे शासकीय व नगरपालिकेचे कर कंत्राटाच्या कालावधीत कंत्राटदाराने स्वतःभरावयाचे आहेत.

नमुना ब - 1

*पाटबंधारे

*सार्वजनिक बांधकाम
रत्नागिरी मंडळजि.प.सिंधुदुर्ग विभाग**प्रतिशत दराची निविदा व बांधकामाची संविदा**

कंत्राटदारांच्या मार्गदर्शनासाठी सर्वसाधारण नियम व निर्देश

1. या संविदेअन्वये पार पाडण्यासाठी म्हणून प्रस्तावित केलेली सर्व बांधकामे निविदा मागवून अधिसूचित करण्यात येतील,निविदेवर कार्यकारी अभियंत्याने आपली स्वाक्षरी केलेली असेल व अशी निविदा त्यांच्या कार्यालयातील सूचना फलकावर लावलेली असेल.

या नमुन्यात पुढील बाबी म्हणजे पार पाडावयाचे बांधकाम,निविदा सादर करण्याचा व त्या उघडण्याचा दिनांक,बांधकाम पार पाडण्यासाठी मंजूर केलेला कालावधी, निविदेबरोबर जमा करावयाची इसाऱ्याची रक्कम, यशस्वी निविदा सादर करणाऱ्या व्यक्तीने जमा करावयाची प्रतिभूतिची रक्कम आणि बिलातून कोणतीही प्रतिशत रक्कम वजा करावयाची असल्यास ती रक्कम या बाबी नमूद करण्यात येतील. तसेच दगड खाणीच्या संबंधातील फी (क्वारी फी), स्वामित्वधन (रॉयल्टी), जकातीच्या देय रकमा आणि जमीन भाडे(ग्राऊंड रेट)यांचा परतावा मंजूर करण्यात येत असेल तर ती गोष्ट देखील अशा नमुन्यात नमूद केलेली असेल.बांधकामाच्या संबंधात आवश्यक असतील असे विनिर्देश (स्पेसिफिकेशन्स),संकल्पचित्रे (डिझाईन्स) व आरेखने (ड्रॉइंग्ज)अंदाजित दर आणि अनुसूचित दर तसेच तत्संबंधी इतर दस्तऐवज यांच्या प्रतीवर ओळखीदाखल कार्यकारी अभियंत्याची सही असेल आणि अशा प्रतीचे कंत्राटदारांना निरीक्षण करता यावे म्हणून या प्रती कार्यकारी अभियंत्याच्या कार्यालयीन वेळेत त्यांना उपलब्ध करून देण्यात येतील.

कोणतेही बांधकाम कंत्राटदाराने शिफारस केलेल्या व जिल्हा परिषदेच्या वतीने सक्षम प्राधिकार्याकडून मंजूर करण्यात आलेल्या विनिर्देशानुसार पार पाडण्याचे योजिले असेल, तर त्या प्रसंगी असे विनिर्देश आणि उपरोक्त संकल्पचित्रे व आरेखने ही स्वीकृत निविदेचाच एक भाग म्हणून निविदेत अंतर्भूत करण्यात येतील.

2. निविदा एखाद्या भागीदारी संस्थेने सादर केली असेल, तर त्या संस्थेच्या प्रत्येक भागीदाराने अशा निविदेवर स्वतंत्रपणे सही केली पाहिजे. एखादा भागीदार अनुपस्थित असल्यास, अशी सही करण्याचा प्राधिकार देणारा मुखत्यारनामा धारण करणाऱ्या व्यक्तीने त्याच्या वतीने सही केली पाहिजे. ब

2(अ)1) निविदेसोबत कंत्राटदाराने निविदा फॉर्म फी व बयाण रक्कम ऑन लाईन प्रसिध्दी निविदेत नमूद केलेप्रमाणे भरली पाहिजे. सदरची रक्कम महा. शासन ग्रा.वि.वि.शासन परिपत्रक क्रं. निविदा-2014/प्र.क्र.164/परा-7 दि. 15 जुलै 2014 अन्वये NET BANKING द्वारे भरणे करणेची आहे.

(सूचना :- निविदा फॉर्म फी व बयाणा रक्कम NET BANKING द्वारे जमा केलेबाबतची पावती लखोटा क्रमांक 1 मध्ये जोडणेची आहे. अन्यथा निविदा उघडली जाणार नाही.)

सदर बयाणा रक्कम कोणत्याही प्रकारे व्याज पात्र ठरणार नाही.

आवश्यक नसेल ते खोडावे

(2)

- 2) एखादेवेळी इतर गौण बाबींची पुर्तता झाल्यावर उपखंड(3) खाली निविदा मंजूर झाली असेल तर कंत्राटाच्या सामान्य अटींच्या संदर्भात ठराविक बयाणा रकमेपेक्षा कमी रक्कम डिपॉझिट म्हणून स्विकारली जाईल.
- 3) जर टेंडर दिल्यानंतर त्यात काही सुधारणा झाल्यास कंत्राटदाराने निविदा काढून घेतली किंवा जर त्याचे टेंडर स्विकारल्यानंतर मक्तेदार असमर्थ ठरला किंवा सुरक्षा रक्कम पूर्ण करण्यामध्ये दुर्लक्ष केला तर कोणत्याही प्रकारचा पुर्वग्र न धरता जिल्हा परिषद आपल्या सामर्थ्याने व कायद्याने आगाऊ (बयाणा) म्हणून भरलेली सर्व रक्कम जप्त करील.

3. ज्यावेळी त्याची निविदा स्विकारली जाणार नाही त्यावेळी बयाणा म्हणून आगाऊ भरलेली रक्कम मात्र ती त्यापूर्वी उपखंड-3 प्रमाणे जप्त केलेली असता कामा नये. तर ती रक्कम पावती सादर केल्यावर परत दिली जाईल.

4. कोणतेही बांधकाम भागीदारी संस्थेकडून पार पाडण्यात आले असेल, तर अशा कामाबद्दल दिलेल्या रकमांच्या पावत्यांवरसुद्धा सर्व भागीदारांनी सहाय्य केल्या पाहिजेत. मात्र कंत्राटदारानी त्यांची निविदा भागीदारी संस्थेच्या नावे सादर केली असेल तर त्या बाबतीत अशा पावत्यांवर भागीदारी संस्थेच्या नावाने कोणत्याही एका भागीदाराने किंवा ज्या व्यक्तीला संस्थेच्या वतीने परिणामकारक पावत्या देण्याचा प्राधिकार असेल त्या कोणत्याही इतर व्यक्तीने सही केली पाहिजे.

5. निविदा सादर करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीने निविदेचा नेहमीचा छापील नमुना भरला पाहिजे व त्या अनुसूची 'ब'मध्ये (पार पाडावयाच्या बांधकामाच्या बाबी दर्शविणारे जापन) विनिर्दिष्ट केलेल्या दरापेक्षा किती अधिक किंवा कमी प्रतिशत दरांनी तो ते काम हाती घेण्यास तयार आहे ते नमूद केले पाहिजे. एकच दर किंवा सर्व अदांजित दर, अनुसूचित दर यासाठी उपरोक्त प्रतिशत दर नमूद करावा. निविदा मागवणाऱ्या उक्त नमुन्यात विनिर्दिष्ट केलेल्या बांधकामामध्ये किंवा बांधकाम पार पाडण्यासाठी दिलेल्या कालावधीमध्ये कोणताही फेरफार सुचवणाऱ्या किंवा ज्यात अन्य कोणत्याही शर्ती असतील अशा निविदा नामंजूर केल्या जाण्यास पात्र ठरतील. निविदेच्या कोणत्याही छापील नमुन्यात एकाहून अधिक कामाची निविदा अंतर्भूत असता कामा नये. परंतु दोन किंवा त्याहून अधिक बांधकामासाठी स्वतंत्र निविदा देण्याची कंत्राटदाराची इच्छा असल्यास त्यांनी प्रत्येक बांधकामासाठी स्वतंत्र निविदा सादर करावी. निविदा ज्या बांधकामासंबंधिच्या असतील त्या बांधकामाचे नाव व क्रमांक पाकिटाच्या बाहेरील बाजूवर लिहिलेला असावा.

6. कार्यकारी अभियंता आणि इतर जि.प. कार्यालयातील दोन सहाय्यक ज्यांनी निविदा सादर केली असेल त्या कंत्राटदारांच्या किंवा त्यावेळी तेथे हजर असलेल्या त्यांच्या प्रतिनिधीच्या समक्ष निविदा उघडील आणि योग्य नमुन्यातील तौलनिक विवरणपत्रात निरनिराळ्या निविदांच्या रक्कमांची नोंद तो करील. निविदा स्वीकारण्यात आल्यावर कंत्राटदार नियम 1 मध्ये नमूद केलेल्या, विनिर्देशांच्या प्रती व इतर दस्तऐवज यावर ओळखीदाखला सहाय्य करील. निविदा नामंजूर करण्यात आल्यास कार्य. अभियंता निविदा सादर करणाऱ्या कंत्राटदाराने जमा केलेली इसान्याची रक्कम परत मिळाल्याबद्दल पावती दिल्यावर तिचा परतावा देण्यासाठी संबंधित जि.प. च्या मु.ले.व.वि.अ.प्राधिकृत करील.

7. निविदा निकालात काढण्यास सक्षम असलेल्या प्राधिकार्यास सर्व किंवा कोणतीही निविदा नामंजूर करण्याचा अधिकार असेल.

8. या निविदेशी किंवा संविदेशी संबंधित असलेल्या बाबीबाबत कंत्राटदाराने जी कोणतीही रक्कम भरलेली आहे असे त्यांचे म्हणणे असेल त्या रकमेबाबत दिलेल्या पावतीवर कार्यकारी अभियंत्याने सही केली असल्याखेरीज ती पावती विधीग्राह्य जिल्हा परिषदेवर बंधनकारक असणार नाही.

9. ज्या कामासाठी निविदा मागवावयाच्या असतील त्या कामाचे जापन जिल्हा परिषद विभागाने पुरवठा करावयाच्या सामुग्रीची अनुसूची आणि त्यांचे दर, निविदा देण्यापूर्वी कार्यकारी अभियंत्यांच्या कार्यालयाने भरावेत व पूर्ण करावेत. इच्छुक निविदाकाराला दिलेला नमुना अशा प्रकारे भरलेला व पूर्ण केलेला नसल्यास, त्याने ही निविदा पूर्ण करून पाठविण्यापूर्वी तसे करण्याची उक्त कार्यालयास विनंती करावी.

सर्व बांधकामे प्रमाणमापानुसार व जिल्हा परिषद विभागाच्या नियमानुसार व रुढीनुसार नक्तेपणे मोजण्यात येतील आणि त्यांचे दर कोणत्याही स्थानिक रुढीप्रमाणे असावेत.

* आवश्यक नसेल ते खोडावे

10. प्रत्येक नोंदणीकृत कंत्राटदाराने आपल्या टेंडर सोबत तो योग्य दर्जाचा कंत्राटदार (ठेकेदार) असल्याबद्दलचे प्रमाणपत्र तसेच त्याचे नुतनीकरण व संपण्याची तारीख या गोष्टी सादर केल्या पाहिजेत.

11. सर्व दुरुस्त्या आणि वाढीव बाब नमूद करून आदयाक्षरी करावी.

12. बांधकामाची माजमापे जि.प.विभागामध्ये वापरात असलेल्या नेहमीच्या पध्दतीनुसार घेण्यात येतील आणि पर्यायी पध्दती स्वीकारण्याबाबतचे कोणतेही प्रस्ताव स्विकारण्यात येणार नाहीत. जि.प.विभागात वापरात असलेलीधनेहमीची पध्दतीध कोणती आहे याबाबत कार्यकारी अभियंत्यांचा निर्णय अंतिम राहिल.

13. निविदा देणाऱ्या कंत्राटदाराने जी कोणतीही कामे पार पाडण्यासाठी यापूर्वी संविदा केल्या आहेत.ती सर्व कामे आणि निविदा सादर करण्याच्या दिनांकास त्या प्रत्येक बाबतीत पार पाडावयाचे राहून गेलेल्या कामाचे मूल्य या संबंधीचे एक प्रतिज्ञापन तो आपल्या निविदेबरोबर सादर करील.

14. प्रत्येक निविदाकार आपल्या निविदेबरोबर,आयकर मंडल किंवा त्याच्या आयकराची आकारणी ज्यात केली जाते तो जिल्हयाचा वॉर्ड,आकारणी क्रमांकाचा संदर्भ आणि आकारणीचे वर्ष या संबंधीची माहिती सादर करील.

15. विदेशी चलन उपलब्ध होण्यात येणाऱ्या अडचणी लक्षात घेता संविदा केलेले काम पार पाडण्याकरिता लागणारे संयंत्र व यंत्रसामग्री यांच्या खरेदीसाठी विभागाकडून कोणतेही विदेशी चलन देण्यात येणार नाही.

16. कराराच्या अनुसूचि 'अ'नुसार त्याला देण्यात आलेली नियंत्रित व किंमती साहित्य सामग्री साठविण्यासाठी कंत्राटदाराला कामाच्या जागी, दुहेरी कुलुपाची व्यवस्था असलेली छपरी बांधावी लागेल.त्यानंतर ही साहित्यसामग्री त्या विभागाच्या व्यक्ती समक्ष वापरासाठी नेण्यात येईल. कोणतीही साहित्यसामग्री कामाच्या जागेतून हलविण्याची मुभा असणार नाही.

17. तसेच,कंत्राटदार त्यांच्या ताब्यात आणि कामगाराने वापरण्याचे योजलेली जी कोणतीही यंत्रसामग्री त्यांच्या ताब्यात असेल,तीची यादीही देतील.

18. यशस्वी कंत्राटदाराने निविदा स्विकारणाऱ्या अधिकाऱ्याचे समाधान हाईल अशा प्रकारचे वैध व चालू व त्याच्या नावाने असलेली परवाना कॉन्ट्रक्ट लेबरच्या(रेग्युलेशन अॅण्ड अॅबॉलीशन अॅक्ट 1970)प्रमाणे काम सुरू करण्यापूर्वी सादर केले पाहिजे.तसे न झाल्यास निविदा काढून घेतली जाईल व बयाणा रक्कम जिल्हा परिषदेकडे जमा केली जाईल.

19. कंत्राटदाराची 1961 च्या अॅप्रेटिस अॅक्टप्रमाणे तसेच त्या अन्वये वेळोवेळी निघालेल्या आदेशाचे पालन करण्याची जबाबदारी राहिल. असे करण्यास तो अपात्र ठरला तर तो कंत्राटाचा नियम मोडल्याचा अपराध ठरेल आणि जिल्हा परिषदेचे अधिकारी आपल्या निर्णयान्वये कंत्राट रद्द करतील. त्या कायद्याच्या कोणत्याही तरतुदीचे उल्लंघन केल्यास कोणत्याही प्रकारे होणाऱ्या आर्थिक नुकसानाला कंत्राटदार जबाबदार राहिल.

बांधकामाची निविदा

मी/आम्ही,याव्दारे खाली दिलेल्या जापनात नमूद केलेल काम,सर्व बाबतीत या निविदेचा नियम 1 आणि या सोबत जोडलेल्या संविदेच्या शर्तीच्या खंड 12 यात उल्लेखिलेले विनिर्देश संकल्पचित्रे,आरेखने व लेखी अनुदेश यांच्या अनुसार अनुसूची'ब'(पार पाडावयाच्या बांधकामाच्या बाबींचे जापन)मध्ये नोंद केलेल्या अंदाजित दरापेक्षा+प्रतिशत.....कमी/अधिक दरांनी उपरोक्त जापनामध्ये विनिर्दिष्ट केलेल्या कालावधीत पार पाडण्यासाठी(जिल्हा परिषद अधिकारी ज्याचा यात यापूर्वी व यानंतरध जि.प.म्हणून उल्लेख करण्यात आला आहे) यांना निविदा सादर करीत आहे / आहोत आणि जेव्हा बांधकामासाठी लागणारी साहित्य सामग्री जि.प.कडून पुरवण्यात आली असेल तेव्हा अशी साहित्य सामग्री व त्यासाठी द्यावयाचे दर येथील अनुसूची 'अ ' मध्ये तरतूद केल्याप्रमाणे असतील असेही मी / आम्ही कबूल करीत आहे / आहोत.

(आकड्यात तसेच
अक्षरी

जापन

(अ) अनेक गौणकामाचा समावेश असल्यास त्यांचे तपशील स्वतंत्र सूचीमध्ये द्यावेत.

1.(अ) सर्वसाधारण वर्णन रु.
(ब) अंदाजित खर्च रु.

(क) ठेवावयाची रक्कम महाराष्ट्र सरकारी बांधकाम नियम पुस्तिकेच्या परिच्छेद 204 व 205 च्या तरतुदीनुसार असावी.

(क) इसान्याची रक्कम रु.
(ड) प्रतिभूत ठेव --

(ड) ही ठेव महाराष्ट्र सरकारी बांधकाम नियम पुस्तिकेच्या परिच्छेद 211 व 212 अनुसार असावी.

(एक) रोख रक्कम (इसान्याच्या रकमेपेक्षा कमी नाही इतका) रु.
(दोन) चालू बिलामधून वजा करावयाची रु.

एकूण रु.

(ई) जेव्हा प्रतिभूति म्हणून कोणतीही ठेव घेण्यात आली नसेल तेव्हा ही प्रतिशत रक्कम बाबीच्या आवश्यकतेनुसार 5 टक्क्यापासून 10 टक्क्यापर्यंत कमी अधिक होईल.

(ई) किंमतीवरून मोजमाप केल्याप्रमाणे अर्धे बांधकाम पूर्ण केले असेल यावेळी प्रतिभूति ठेव म्हणून आवश्यक असलेल्या एकूण रकमेच्या भरपाईसाठी बिलातून कोणतीही रक्कम टक्केवारीने वजा करावयाची असल्यास ती रक्कम 4 टक्के

(फ) विविध बाबी पूर्ण करावयाच्या असल्यास आवश्यक तेथे दिनांक दर्शविणारी अनुसूची द्यावी.

(फ) बांधकाम सुरु करण्यासाठी दिलेल्या लेखी आदेशाच्या दिनांकापासून बांधकामासाठी मंजूर केलेला कालावधी. महिने

2. मी / आम्ही असे कबुल करतो की, आम्ही देवू केलेले काम स्विकारणेसाठी ती उघडण्याच्या ठरलेल्या तारखेनंतर 120 दिवस आणि त्यानंतर माझ्याकडून / आमच्याकडून काढून घेतली जाईपर्यंत कालावधी राहिल. सदर काम काढून घेण्यासाठी मी / आम्ही योग्य त्या अधिकाऱ्याला लेखी नोटीस पाठवू, कोषागार बँक चलन नंबर आणि तारीख आणि डिपॉझीट अँट कॉल रिसीटच्या नंबर व तारीख किंवा एक वर्षाच्या कालावधीसाठी रक्कम भरलेली असल्यास त्या रिसीटचा नंबर आणि तारीख किती रुपये भरलेले आहेत. रक्कम शब्दात..... बयाणा रक्कमेबद्दल अधिक माहिती पुढे देत आहे / आहोत. बयाणा रक्कमेवर आमचा कोणत्याही प्रकारे अधिकार रहाणार नाही व ती जिल्हा परिषदेस जमा होईल. जर मी / आम्ही पुढील बाबीत अपात्र ठरलो (1) वर उल्लेख केलेला कालावधीची अट पाळली गेली नसेल किंवा (2) सही करणे तसेच अभियंत्यास आवश्यक असलेले कागदपत्र सादर केले नसतील. तसेच मेमोरँडमच्या परिच्छेद-1 मध्ये (ड) भागात नमूद केलेली सुरक्षिततेची हमीची रक्कम अॅनेक्चर जनरल कंडीशन ऑफ कॉन्ट्रॅक्ट मधील खंड 1 मध्ये घातलेल्या कालावधीमध्ये भरली नसेल तर बयाणा रक्कम आमच्या हमीची लेखी मागणीप्रमाणे रक्कम म्हणून जमा केली जावी किंवा मला / आम्हाला परत केली जावी.

3. ही निविदा स्वीकारण्यात आल्यास, मी / आम्ही यासोबत जोडलेल्या संविदेच्या सर्व अटी आणि शर्तीच्या तरतुदींचे पालन करण्याचे आणि त्या जितपत लागू होत असतील तितपत पूर्ण करण्याचे कबूल करीत आहे / आहोत, आणि तसे करण्यात कसूर झाल्यास उक्त शर्तीमध्ये नमूद केलेली रक्कम समर्पित (फॉरफीट) होईल व ती रक्कम मी / आम्ही जि.प.ला देईल / देऊ असेही कबूल करीत आहे / आहोत.

(निविदा सादर करण्याच्याची सही

कंत्राटदार सही (पत्ता

दिनांक

माहे

20

सही इ (साक्षीदार)
(पत्ता)

(व्यवसाय)

रक्कम अक्षरी व आकड्यात विनिर्दिष्ट करावयाची.

वरील निविदा जि.प.अधिकारी व त्यांच्यावतीने मी येथे स्वीकारित आहे.

इ

इ स्वीकारणाऱ्याची
सही

कार्यकारी अभियंता

विभाग (किंवा त्यांचा यथोचितरित्या

प्राधिकृत सहायक)

दिनांक

माहे

20

प्रतिभूति ठेव

संविदेच्या शर्ती

खंड 1 :- जिची / ज्यांची निविदा स्वीकारण्यात येईल अशा व्यक्तीने / अशा व्यक्तींनी (जिला / ज्यांना यापुढे कंत्राटदार म्हणून संबोधण्यात आले असून त्या शब्दप्रयोगात अपवर्जित केले नसेल किंवा संदर्भात प्रतिकूल नसेल तर तिचे / त्यांचे वारस, मृत्यूपत्र व्यवस्थापक, प्रशासक व अभिहस्तांकित यांचा समावेश असेल.)

रोख प्रतिभूति ठेव
घेण्यात आली
नसेल तर (अ) खोडून
टाकावी.

(अ) तिची निविदा स्वीकरण्याबाबतची अधिसूचना मिळाल्यानंतर तिने दहा दिवसांच्या मर्यादेपर्यंत निविदेमध्ये विनिर्दिष्ट केलेली संपूर्ण प्रतिभूति ठेव पूर्ण होईल इतकी पुरेशी रक्कम कार्यकारी अभियंत्याकडे (12 महिन्यापेक्षा अधिक कालावधीसाठी ठेवलेली असल्यास) ठेवली पाहिजे, संबंधित अधीक्षक अभियंत्याला तसे करणे योग्य वाटल्यास अधीक्षक अभियंता ही मर्यादा, पंधरा दिवसापर्यंत वाढवू शकेल. किंवा

(ब) संविदेनुसार केलेल्या बांधकामासाठी शासनाकडून कोणतेही प्रदान करण्यात येत असताना अशा प्रकारे देय असलेल्या सर्व पैशांच्या टक्के इतकी रक्कम वजा करण्यास व अशा वजाती प्रतिभूति ठेव म्हणून ठेवण्यास शासनाला परवानगी दिली पाहिजे. मात्र कंत्राटदाराने वरील (अ) मध्ये पूर्वकालीक केल्याप्रमाणे प्रतिभूती ठेवीद्वारे ठोक रक्कम ठेवली पाहिजे, अशा वेळी आणि अशा प्रकरणांमध्ये, अशा रीतीने ठेवलेली रक्कम ही बांधकामाच्या एकूण अंदाजित खर्चाच्या टक्के इतकी नसेल तर, संविदेनुसार केलेल्या बांधकामासाठी कंत्राटदाराला केणतेही प्रदान करताना प्रतिभूति ठेवीची संपूर्ण रक्कम भरेपर्यंत शेवटी उपरोक्त असल्याप्रमाणे अशा प्रत्येक भरण्यातून पुरेशी रक्कम वजा करून टक्के इतकी पूर्ण रक्कम भरून काढणे शासनासाठी विधियुक्त असेल. कंत्राटदाराकडून त्यांच्या संविदेतील अटीनुसार शासनाला देय असलेल्या सर्व भरपाईच्या किंवा इतर रकमा त्यांच्या प्रतिभूति ठेवीच्या पुरेशा भागातून किंवा त्यांच्या विक्रीद्वारे किंवा त्यावर येणाऱ्या व्याजातून किंवा कोणत्याही कारणासाठी शासनाकडून कंत्राटदाराला देय असलेल्या किंवा देय होणाऱ्या कोणत्याही रकमातून वजा करण्यात किंवा भरण्यात येतील आणि अशा कोणत्याही वजातीमुळे (किंवा उपरोक्त प्रमाणे केलेल्या विक्रीमुळे) त्याची प्रतिभूति ठेव घटत असेल तेव्हा कंत्राटदार त्यानंतरच्या दहा दिवसामध्ये प्रतिभूति ठेवीमधून वजा करण्यात आलेली किंवा प्रतिभूति ठेव किंवा तिचा कोणताही भाग यांच्या विक्रीद्वारे उभारण्यात आलेली कोणतीही रक्कम किंवा कोणत्याही रकमा यांनी रोखीने किंवा उपरोक्तप्रमाणे पृष्ठांकित केलेल्या सरकारी रोख्यांनी भरपाई करील. निर्दिष्ट प्रतिभूति ठेव रोख रकमेत दिलेली असेल तेव्हा ठेवीदाराने तशी स्पष्टपणे लेखी इच्छा दर्शविल्यास अशा रकमेचे ठेवीदाराच्या खर्चाने व्याजी कर्जरोख्यामध्ये रूपांतर करता येईल.

*ही टक्केवारी निविदेतील (ई) मध्ये दिली असेल तितकीच असेल.

(6)

वरील (अ) मध्ये विनिर्दिष्ट केलेल्या कालावधीमध्ये ठोक रकमेत द्यावयाची प्रतिभूती ठेवीची रक्कम न भरल्यास आधीच स्वीकारण्यात आलेली निविदा संविदा रद्द झाली असे समजण्यात येईल व ती रक्कम वसूल करण्यासाठी कायदेशीर उपाय योजण्यात येतील. कंत्राटदाराने ठेवलेली प्रतिभूती ठेवीची, अंतिम बिल दिल्याच्या दिनांकापासून तीन महिन्यांनंतर किंवा कंत्राटदाराने ज्या दिनांकापर्यंत बांधकाम सुस्थितीत ठेवण्याचा करार केला असेल त्या दिनांकाच्या समाप्तीनंतर यापैकी जो नंतरचा असेल त्या दिवशी परतफेड करण्यात येईल.

अशा प्रकारची तारीख संपलेली नसेल तर शेवटच्या देयकाच्या वेळी हमीपत्राची 50% रक्कम परत केली जाईल. हमी पत्राची जिल्हा परिषदेने ठेवलेली रक्कम कंत्राटदाराने सदर काम चांगल्या स्थितीत टाकण्याची ज्या कालावधीची मान्यता दिली असेल तो कालावधी संपल्यानंतर दिली जाईल. जर असे घडले की कंत्राटदाराने सदर काम चांगल्या स्थितीत ठेवण्याची ज्या कालावधीकरीता मान्य केलेले असेल तो संपेपर्यंत त्या कामात योग्य त्या दुरुस्त्या करण्यामध्ये कंत्राटदाराने अपात्रता दाखविली किंवा दुर्लक्ष केले तर 17 आणि 20 या खंडामध्ये असलेल्या तरतुदीनुसार जिल्हा परिषदेने हमी पत्राची म्हणून ठेवलेली रक्कम खात्याने जादा केलेल्या खर्चाची किंमत म्हणून समायोजित केली जाईल.

खंड 2 :- निविदेमध्ये नमूद केल्याप्रमाणे बांधकाम पार पाडण्यासाठी अनुज्ञेय असलेला कालावधी काटेकोरपणे पाळला जाईल आणि कंत्राटदाराला ज्या दिनांकाला बांधकामाला सुरुवात करण्याबाबतचे आदेश दिले असतील त्या दिनांकापासून गणना करण्यात येईल. संविदेने नेमून दिलेल्या संपूर्ण कालावधीमध्ये हे बांधकाम शक्य तितक्या वाजवी तत्परतेने केले जाईल. (कंत्राटदाराच्या बाजूने मुदत हे संविदेचे मुख्यांग मानले जाईल) आणि ठरलेल्या दिनांकानंतर जितके दिवस बांधकाम सुरू होणार नाही किंवा पुरे होणार नाही, त्यापैकी प्रत्येक दिवसाबद्दल कंत्राटदार संपूर्ण बांधकामाच्या निविदेत जो अंदाजित खर्च दर्शविला असेल त्या रकमेपैकी जि.प. अधिकारी ठरविल त्याप्रमाणे (त्यांचा निर्णय लेखी राहिल) अंदाजित एक टक्का किंवा त्यासारखी कमी रक्कमा भरपाई म्हणून देईल आणि जेथे जेथे कोणत्याही बांधकामाला ते पूर्ण करण्यास एक महिन्यापेक्षा अधिक काळ अनुज्ञेय असेल अशा सर्व प्रकरणामध्ये बांधकामाच्या अंमलबजावणीच्या काळात ते योग्य रातीने चालू राहिल याबाबद्दल हमी देण्यास कंत्राटदार बांधील असेल.

संपूर्ण प्रतिभूती	ै	* बांधकाम	ै
ठेव जप्त करण्यात आली			
असेल अशा वेळी	र्ेँ	वरीलप्रमाणे	र्ेँ
करावयाची कार्यवाही			
वरीलप्रमाणे	ैँ	वरीलप्रमाणे	ैँ
वरीलप्रमाणे			

* टीप :- यासाठी प्रत्येक प्रकरणाची परिस्थिती विचारात घेतल्यानंतर संविदा स्वीकारण्यास सक्षम असलेल्या अधिकाऱ्याने वर विनिर्दिष्ट करावयाच्या विशिष्ट कालावधीत करावयाच्या बांधकामाचे परिणाम निश्चित करावे व त्यासाठी सोडलेल्या मोकळ्या जागेत ते भरावे.

आणि त्याने, कार्यकारी अभियंत्याने खाली निर्धारित केलेल्या तपशीलावर प्रगती कार्यक्रमांचे पालन करावे. --

या शर्तीचे अनुपालन करण्यास कंत्राटदाराकडून कसूर झाल्यास कामाचे नियत परिणाम अपूर्ण राहिल अशा प्रत्येक दिवसासाठी संपूर्ण कामाच्या उपरोक्त अंदाजित खर्चाच्या एक टक्का किंवा जि.प. अधिकारी (ज्यांचा लेखी निर्णय हा अंतिम असेल) ठरवून देईल. अशी त्याहून कमी रक्कम, यांच्या बरोबरची रक्कम भरपाई म्हणून देण्यास तो पात्र ठरेल. मात्र, या खंडाच्या तरतुदीनुसार द्यावयाची भरपाईची एकूण रक्कम ही निविदेमध्ये दर्शविण्यात आलेल्या बांधकामाच्या अंदाजित खर्चाच्या 10 टक्क्यापेक्षा अधिक असता कामा नये.

खंड 3 :- जेव्हा या संविदेतील कोणत्याही खंडानुसार किंवा खंडानुसार कंत्राटदार त्यांच्या संपूर्ण प्रतिभूती ठेवीच्या (मग ती रोख दिलेली असो किंवा हप्त्याव्दारे वजा केलेली असो) रकमेइतकी भरपाई देण्यास पात्र असलेल्या किंवा कंत्राटदाराला गंभीर आजार झाल्यामुळे किंवा त्याच्या मृत्यूमुळे बांधकाम सोडून देण्यात आलेल्या किंवा इतर कोणत्याही खंडाच्या बाबतीत जि.प.च्या हिताच्या दृष्टीने त्याला योग्य वाटेल अशा खालीलपैकी कोणत्याही मार्गाचा अवलंब करण्याच्या शक्ती, जि.प.च्या वतीने कार्यकारी अभियंत्याला असतील.

(7)

(अ) संविदा विखंडित करणे (कार्यकारी अभियंत्याच्या सहीने कंत्राटदाराला दिलेली विखंडनाची लेखी नोटीस हा याचा निर्णायक पुरावा ठरेल) आणि अशा बाबतीत कंत्राटदाराची प्रतिभूति ठेव जप्त करण्यात येईल व ती पूर्ण जि.प. च्या स्वाधीन असेल.

(ब) बांधकामाचा खर्च, हत्यारे व संयंत्र यावर केलेला खर्च आणि बांधकामाचा पार न पाडलेला भाग पूर्ण करून घेण्यासाठी नियुक्त केलेल्या कार्यव्यापी आस्थापनेच्या खर्चासह जादा पर्यवेक्षी कर्मचारी वर्गावरील खर्च कंत्राटदाराच्या नावे खर्ची टाकून काम किंवा त्याचा कोणताही भाग विभागाव्दारे पार पाडणे आणि कंत्राटदाराने त्याच्या संविदेतील शर्तीनुसार बांधकाम पार पाडले असते तर ज्या बाबतीत ज्या पध्दतीने व ज्या दराने त्याने ते केले असते त्या सर्व बाबतीत त्याच पध्दतीने पार न पाडलेल्या बांधकामाचा भाग विभागाव्दारे पूर्ण करून त्याची किंमत त्याच्या जमाखाती टाकणे, अशा प्रकारे केलेला खर्च व इतर संलग्न खर्च आणि अशा प्रकारे विभागाव्दारे पार पाडलेल्या बांधकामाची किंमती याबाबतीत, कार्यकारी अभियंत्यांचे प्रमाणपत्र हे अंतिम असेल व ते कंत्राटदाराविरुद्ध निर्णायक असेल.

(क) कंत्राटदाराच्या बांधकामाचे मोजमाप करून घेण्याचा आदेश देणे आणि त्याच्या हातून पार न पाडलेल्या बांधकामाचा भाग त्याच्याकडून काढून घेणे आणि तो पूर्ण करण्यासाठी दुसऱ्या कंत्राटदाराला देणे या बाबतीत नवीन संविदा अभिकरण निश्चित करण्यासाठी जाहिरातीवर केलेला खर्च, कार्यव्ययी आस्थापनेवरील खर्चासह जादा पर्यवेक्षी कर्मचारीवर्गावरील खर्च व नवीन संविदा अधिकरणाने पार पाडलेल्या कामाचा खर्च, हा सर्व खर्च कंत्राटदाराच्या नावे खर्ची घालण्यात येईल व नवीन कंत्राटदाराने केलेल्या किंवा पार पाडलेल्या बांधकामाची किंमत, कंत्राटदाराने त्याच्या संविदेच्या अटीनुसार बांधकाम पार पाडले असते तर ज्या पध्दतीने व दराने जमा करण्यात आली असती, त्या सर्व बाबतीत त्याच पध्दतीने कंत्राटदाराच्या जमाखाती धरण्यात येईल. उपरोक्त प्रमाणे किंवा पार न पाडलेले बांधकाम नवीन कंत्राटदाराकडून पार पाडून घेण्यासाठी केलेला बांधकामाचा खर्च व इतर खर्च आणि अशा प्रकारे केलेल्या बांधकामाची किंमत याबाबतीत कार्यकारी अभियंत्यांचे प्रमाणपत्र हे अंतिम असेल व ते कंत्राटदाराविरुद्ध निर्णायक असेल.

वरील खंड (अ) अन्वये संविदा विखंडित करण्यात आल्यास कंत्राटदाराला त्याने संविदेनुसार त्यापूर्वी पार पाडलेल्या कोणत्याही बांधकामाकरिता अशा बांधकामाचे कार्यपालन व त्याबाबत त्याला देय असलेली रक्कम यासंबंधी कार्यकारी अभियंत्याने लेखी प्रमाणित केले असल्याखेरीज अन्यथा कोणतीही रक्कम वसूल करण्याचा किंवा मिळण्याचा हक्क असणार नाही. खंड (ब) किंवा (क) मध्ये निर्दिष्ट केलेल्यापैकी कोणत्याही मार्गाचा अवलंब करण्यात आला असेल आणि विभागामार्फत किंवा नवीन कंत्राटदारामार्फत पार पाडलेल्या बांधकामाचा खर्च व इतर संलग्न खर्च हा अशा बांधकामाच्या किंमतीपेक्षा अधिक होत असेल, व ती रक्कम कंत्राटदाराच्या नावावर जमा करण्यात आली असेल अशा प्रसंगी ती जादा रक्कम कंत्राटदाराला संविदेनुसार जि.प.कडून किंवा अन्यथा देय असलेल्या रक्कमेतून कशाही प्रकारे किंवा त्याच्या प्रतिभूति ठेवीतून किंवा तिच्या विक्रीच्या उत्पन्नातून वजा करण्यात येईल. मात्र विभागामार्फत किंवा नवीन कंत्राटदारामार्फत केलेल्या बांधकामाची प्रमाणित किंमत ही अशा बांधकामाचा प्रमाणित खर्च व संलग्न खर्च यापेक्षा अधिक झाली, तरीही कंत्राटदाराला जि.प. विरुद्ध मागणी करता येणार नाही. मात्र खंड(अ), (ब) किंवा (क) मध्ये नमूद केलेल्या तीन मार्गांपैकी कोणत्याही मार्गाचा कार्यकारी अभियंत्याने अवलंब केला असला तरी, कंत्राटदाराला बांधकाम पार पाडण्यासाठी किंवा ते पार पाडण्याच्या दृष्टीने किंवा संविदेचे पालन करण्यासाठी कोणतेही साहित्य खरेदी केल्यामुळे किंवा त्यांचे प्रापन केल्यामुळे किंवा कोणत्याही वचनबद्धतेमुळे किंवा कोणतेही अग्रिम दिल्यामुळे कोणतीही हानी सोसावी लागल्यास त्याबद्दल भरपाईचा दावा करता येणार नाही.

खंड 4:- बांधकामाची सर्वसाधारण प्रगती खंड 2 मध्ये नमूद केलेल्या शर्तीनुसार असूनसुद्धा कामाच्या कोणत्याही विशिष्ट भागाची प्रगती असमाधानकारक असल्यास, कंत्राटदाराला 10 दिवसांची लेखी नोटीस दिल्यानंतर कार्यकारी अभियंत्याला खंड 3(ब) अन्वये त्याच्याविरुद्ध कार्यवाही करण्याचा हक्क असेल अशा कार्यवाहीमुळे कंत्राटदाराला सोसाव्या लागलेल्या कोणत्याही हानीबद्दल भरपाईची मागणी करता येणार नाही.

बांधकामाच्या कोणत्याही भागाची प्रगती असमाधान-कारक असल्यास करावयाची कार्यवाही.

(8)

खंड 3 व 4 अन्वये कार्यवाही केली नसली तरी कंत्राटदार भरपाई देण्यास पात्र असेल

कंत्राटदाराचे संयंत्र ताब्यात घेणे किंवा आवश्यक तेथे हलविणे किंवा त्यांची विक्री करणे बाबतच्या शक्ती

मुदत वाढ

अंतिम प्रमाणपत्र

खंड 5 :- कार्यकारी अभियंत्यास येथील खंड 3 व 4 अन्वये प्रदान करण्यात

आलेल्या कोणत्याही शक्ती वापरण्याजोग्या झाल्या असतील व त्या वापरण्यात आल्या असतील अशा कोणत्याही प्रकरणात येतील. अशा कोणत्याही शर्तीचा वापर न केल्यामुळे त्यांचे हक्क विसर्जन होणार नाही आणि अशा शक्ती वापरण्यायोग्य असतानाही कंत्राटदाराने भविष्यकाळात केव्हाही एखादी कसूर केल्यास अशा प्रसंगी, येथील कोणत्याही खंडानुसार किंवा खंडानुसार त्यांच्या प्रतिभूति ठेवीच्या संपूर्ण रकमेइतकी भरपाई देण्यास तो पात्र असल्याचे घोषित करण्यात येईल आणि प्रसंगी भूतकाळातील व भविष्यकाळातील भरपाईबाबतचे कंत्राटदाराचे दायित्व अबाधित राहील. कार्यकारी अभियंत्यास खंड 3 च्या उप-खंड (अ) किंवा (क) अन्वये कार्यवाही करीत असताना त्याची तशी इच्छा असल्यास बांधकामामधील किंवा बांधकामावरील किंवा बांधकामाच्या जागेवरील किंवा कंत्राटदाराच्या मालकीचे किंवा त्याने प्रापण केलेली आणि बांधकाम किंवा त्याचा कोणताही भाग पार पाडण्याच्या उद्देशाने आणलेली सर्व किंवा कोणतीही हत्यारे, संयंत्र साहित्य आणि सामान ताब्यात घेता येईल व त्यासाठी पैसे देऊन किंवा संविदेच्या दराने लेख्यामध्ये घेऊन किंवा संविदेचे दर लागू होण्याजोगे नसतील त्याबाबतीत चालू बाजारभावाने प्रदान करून त्यांचा वापर करता येईल. हे बाजारभाव कार्यकारी अभियंत्याने प्रमाणित करावयाचे असून ते अंतिम राहतील किंवा कार्यकारी अभियंता, कंत्राटदाराला किंवा त्याच्या कामावरील लिपिकाला किंवा कार्यदेशकाला किंवा इतर अधिकृत अभियंत्याला लेखी नोटीस देऊन अशी हत्यारे, संयंत्र, साहित्य किंवा सामान अशा नोटीशीमध्ये विनिर्दिष्ट करावयाच्या कालावधीमध्ये त्या जागेमधून हलविण्यास फर्मावू शकेल, आणि कंत्राटदार अशा कोणत्याही मागणीचे पालन करण्यात कसूर करील अशावेळी कार्यकारी अभियंता व कंत्राटदाराच्या खर्चाने हलवू शकेल किंवा त्याची कंत्राटदारांच्या खाती व सर्व बाबतीत त्याच्या जोखमीवर लिलावाव्दारे किंवा खाजगीरित्या विक्री करू शकेल आणि अशा सामान हलवण्याच्या कोणत्याही खर्चाच्या बाबतीत कार्यकारी अभियंत्याचे प्रमाणपत्र व अशा कोणत्याही विक्रीचे उत्पन्न व खर्चाची रक्कम ही अंतिम व कंत्राटदाराविरुद्ध निर्णायक असेल.

खंड 6 :- बांधकामाच्या अंमलबजावणीमध्ये अपरिहार्य असे अडथळे आल्याच्या सबबीवर किंवा इतर कोणत्याही कारणासाठी, काम पूर्ण करण्याकरीता मुदतवाढ घेण्याची कंत्राटदाराची इच्छा असल्यास तो निविदेमध्ये करारनिर्दिष्ट केलेला कालावधी संपण्यापूर्वी किंवा पूर्वी सांगितल्याप्रमाणे त्याला अडथळा आल्याचा दिनांक किंवा मुदतवाढ मागण्याचे कारण उद्भवल्याचा दिनांक, यापैकी जो आधी असेल, त्या दिनांकापासून 15 दिवस संपण्यापूर्वी कार्यकारी अभियंत्याकडे लेखी अर्ज करील आणि कार्यकारी अभियंता त्याच्या मते मुदतवाढ देण्यास पुरेसे कारण असल्यास त्याला आवश्यक किंवा योग्य वाटेल तेवढी मुदतवाढ देईल. याबाबतीत कार्यकारी अभियंत्याचा निर्णय अंतिम असेल.

खंड 7 :- बांधकाम पूर्ण झाल्यानंतर कार्यकारी अभियंत्याकडून (त्यास यापुढे प्रभारी अभियंता असे म्हटले आहे.) त्याबद्दल कंत्राटदाराला एक प्रमाणपत्र देण्यात येईल, परंतु ज्या जागेवर बांधकाम करण्यात आले असेल तेथून सर्व मचाणसामान, शिलकी सामान व कचरा हलवल्याखेरीज आणि ज्या इमारतीमध्ये किंवा ज्या जागेवर बांधकाम करण्यात आले असेल किंवा बांधकाम पार पाडण्यासाठी त्याने जिचा ताबा घेतला असेल अशा इमारतीचे सर्व लाकूडकाम, दारे, खिडक्या, भिंती, तळजमीन किंवा इतर कोणतेही भाग यावरील घाण साफ केल्याखेरीज किंवा अभियंत्याकडून कामाची मोजमापे घेण्यात येईपर्यंत किंवा दुय्यम कर्मचाऱ्यांनी मोजमापे घेतलेली असल्यास, प्रभारी अभियंता कंत्राटदारावर बंधनकारक व त्याच्याविरुद्ध निर्णायक असलेली उक्त मोजमापे मंजूर करीपर्यंत असे प्रमाणपत्र देण्यात येणार नाही किंवा काम पूर्ण झाले असल्याचे मानण्यात येणार नाही. कंत्राटदाराने काम पूर्ण करण्यासाठी निश्चित केलेल्या दिवशी किंवा त्यापूर्वी या खंडानुसार आवश्यक असलेल्या मचाणसामान, शिलकी सामान व कचरा हलवणे, घाण साफ करणे, यासारख्या आवश्यक गोष्टींचे अनुपालन करण्यात कसूर केल्यास, प्रभारी अभियंता कंत्राटदाराच्या खर्चाने असे मचाणसामान, शिलकी सामान व कचरा हलविले आणि त्याला योग्य वाटेल त्याप्रमाणे त्यांची विल्हेवाट लाविले व पूर्वी सांगितल्याप्रमाणे अशी घाण साफ करील आणि कंत्राटदार अशाप्रकारे केलेल्या खर्चाची सर्व रक्कम ताबडतोब भरील. परंतु असे पूर्वी सांगितलेले कोणतेही मचाणसामान किंवा शिलकी सामान यांच्याबाबतीत त्यांच्या विक्रीव्दारे प्रत्यक्षतः वसूल झालेल्या रकमेव्यतिरिक्त त्याला काहीही मागणी करता येणार नाही.

* आवश्यक नसेल ते खोडून टाकावे.

(9)

खंड 8 :- एक हजार रुपयापेक्षा कमी अंदाजित खर्च असलेल्या कोणत्याही बांधकामाकरीता सर्व बांधकाम पूर्ण होऊन पूर्तता प्रमाणपत्र मिळेपर्यंत कोणतीही रक्कम देण्यात येणार नाही. परंतु एक हजार रुपयाहून अधिक अंदाजित खर्च असलेल्या बांधकामाच्या बाबतीत कंत्राटदाराला प्रभारी अभियंत्यानी त्यावेळी मंजूर व सम्मत केलेल्या बांधकामाच्या भागाच्या प्रमाणानुसार त्यासाठी मासिक बिल सादर केल्यानंतर रक्कम मिळण्याचा हक्क राहिल, अभियंत्याचे अशा मंजूरीबाबतचे व अशा प्रकारे देय असलेली रक्कम संमत करण्याबाबतचे प्रमाणपत्र अंतिम व कंत्राटदाराविरुद्ध निर्णायक राहिल अशी सर्व मध्यंतरीची प्रदाने ही प्रत्यक्षतः पार पाडलेल्या आणि पूर्ण केलेल्या कामाबद्दलची प्रदाने मानण्यात येणार नाहीत. तर फक्त अंतिम प्रदानाची अग्रिमे म्हणून मानण्यात येतील आणि त्याच्यामुळे कोणतेही संदोष, डळमळीत, अपूर्ण किंवा अकुशल बांधकाम हलवण्याचे किंवा काढून टाकण्याचे व त्याची पुनर्रचना किंवा पुन्हा उभारणी करण्याचे आदेश अभियंत्याला देता देणार नाहीत असे होणार नाही किंवा असे प्रदान म्हणजे कोणत्याही बाबतीत कंत्राट किंवा त्याचा कोणताही भाग ठरलेल्या दिवशी पूर्ण झाल्याची किंवा कोणतीही मागणी प्रोद्भूत होत असल्याचा स्वीकृत मानण्यात येणार नाही किंवा त्यामुळे हिशेब अंतिमरित्या चुकते करणे किंवा त्याचे समायोजन किंवा अन्यथा अभियंत्याच्या बाबतीतील शक्ती समापित वा रद्द होणार नाहीत व बाधित होणार नाहीत किंवा त्यामुळे कंत्राटामध्ये कोणत्याही प्रकारे बदल होणार नाही किंवा त्यावर परिणाम होणार नाही. कंत्राटदार काम पूर्ण करण्यासाठी निश्चित केलेल्या दिनांकापासून एक महिन्याच्या आत अंतिम बिल सादर करील अन्यथा बांधकामाची मोजमापे आणि त्याबद्दल देय असलेली एकूण रक्कम याबद्दलचे अभियंत्याचे प्रमाणपत्र अंतिम व संबंधित व्यक्तीवर बंधनकारक राहिल.

खंड 9 :- रु.1,000 पेक्षा अधिक अंदाजित खर्च असलेल्या निरनिराळ्या बाबीचे दर त्या बाबी मंजूर विनिर्देशानुसार सर्वतोपरी पूर्ण करण्यात आल्या असल्याचे मान्य झाल्यानंतरच ग्राह्य ठरवतील. बांधकामाच्या बाबी पूर्ण झाल्या असल्याचे मानले नसेल अशा प्रकरणामध्ये अभियंत्याने अंतिम किंवा लेख्यावरील बिले तयार करताना त्याला वाजवी वाटतील अशा कमी केलेल्या दरांनी अशा बाबींच्या संबंधातील प्रदाने करावीत.

खंड 10 :- आधीच्या महिन्यामध्ये पार पाडलेल्या सर्व कामाबद्दलचे बिल कंत्राटदार दरमहा अभियंत्याने ठरवून दिलेल्या दिवशी किंवा त्यापूर्वी सादर करील आणि त्याची पडताळणी करण्यासाठी अभियंता आवश्यक ती मोजमापे घेईल किंवा घ्यावयास लावील आणि बिल सादर केल्यापासून शक्य असल्यास दहा दिवसांच्या आत मागणीचे ती अनुज्ञेय असेल त्या मर्यादेपर्यंत समायोजन करील. पूर्वी सांगितल्याप्रमाणे ठरवून दिलेल्या कालावधीत कंत्राटदाराने बिल सादर न केल्यास कंत्राटदार किंवा ज्यांची मोजमापाच्या सूचीवरील प्रतिस्वाक्षरी पुरेशी खात्री देणारी असेल, असा त्याचा रीतसर प्राधिकृत केलेला प्रतिनिधी याच्या समक्ष उक्त कामाची मोजमापे घेण्यासाठी अभियंता एक दुय्यम कर्मचारी नियुक्त करील आणि अभियंता अशा सूचीवरून कंत्राटदारावर सर्व बाबतीत बंधनकारक असणारे बिल तयार करील.

खंड 11 :- कंत्राटदार सर्व बिले प्रभारी अभियंत्याच्या कार्यालयाकडे अर्ज करून प्राप्त करावयाच्या मुद्दित नमुन्यामध्ये सादर करील. बिलामध्ये आकारावयाच्या सर्व खर्चाची नोंद नेहमी निविदेमध्ये विनिर्दिष्ट केलेल्या दरानुसार केलेली असेल किंवा या शर्तीच्या अनुषंगाने आदेश दिलेल्या किंवा निविदेमध्ये नमुद न केलेल्या किंवा तरतुद न केलेल्या कोणत्याही जादा बांधकामाच्या बाबतीत अशा बांधकामासाठी यापुढे तरतुद केलेल्या दरानुसार केलेली असेल.

खंड 12 :- जर बांधकामाच्या विनिर्देशामध्ये किंवा अंदाजामध्ये जि.प.बांधकाम/ल.पा. विभागाच्या भांडारातून पुरवावयाच्या विशेष वर्णनाच्या सामग्रीच्या वापरासाठी तरतुद, केलेली असेल किंवा जर अभियंत्याने पुरवावयाचे विशिष्ट सामान कंत्राटदाराने वापरावे असे फर्माविण्यात आले असेल (यात यापुढे नमूद केल्याप्रमाणे अशी सामग्री आणि सामान व त्याकरीता आकारावयाच्या किंमती या, याला जोडलेल्या अनुसूचिमध्ये किंवा ज्ञापनामध्ये विनिर्दिष्ट केलेल्या या कंत्राटाचा अर्थ किंवा प्रभाव यावर कोणत्याही प्रकारे नियंत्रण करणाऱ्या नसून कंत्राटदाराच्या सोयीसाठी व्यवहार्य अशा असतील) तेव्हा फक्त कंत्राटाच्याच प्रयोजनार्थ वापर करण्यासंबंधी कंत्राटदाराला वेळोवेळी

आगाऊ रकमा म्हणून समजावयाची मध्यंतरीच्या प्रमाणपत्रावरील प्रदाने

पुर्ण झाली असे मान्य न केलेल्या बांधकामासंबंधी अभियंत्याच्या स्वेच्छा निर्णयानुसार कमी दराने करावयाची प्रदाने

दरमहा सादर करावयाची बिले.

बिले मुद्दित नमुन्यामध्ये असणे.

जि. प.चे. पुरवावयाचे सामान.

(10)

विनिर्देश, आरेखने, आदेश
इत्यादीनुसार पार
पाडावयाची बांधकामे.

विनिर्देश व संकल्पचित्रे
यामधील फेरफारामुळे
संविदा अग्राह्य ठरणार
नाही.

अंदाजामध्ये समाविष्ट न
केलेल्या बांधकामाकरीता
जिल्ह्याच्या दर
अनुसूचीचे दर.

आवश्यक असेल त्याप्रमाणे सामग्री व सामान त्याला पुरविण्यात येईल आणि अशा प्रकारे पुरवण्यात आलेल्या सामग्रीच्या व सामानाच्या संपूर्ण परिमाणाची किंमत, या कंत्राटान्वये किंवा अन्यथा त्यावेळी देय असलेल्या किंवा त्यानंतर देय होणाऱ्या कोणत्याही रकमांमधून किंवा प्रतिभूति ठेवीमधून किंवा तिच्या उत्पन्नामधून कमी किंवा वजा करण्यात येईल. प्रतिभूति ठेव जि.प. च्या प्रतिभूतिच्या स्वरूपात असल्यास त्याबाबतीत सर्व प्रयोजनार्थ ती किंवा तिचा पुरेसा भाग विकण्यात येईल. कंत्राटदाराला पुरवण्यात आलेली सर्व सामग्री जि.प.ची अबाधित संपदा राहिल. व कोणत्याही कारणासाठी ती बांधकामाच्या जागेवरून हलविता येणार नाही. व अभियंत्याला कोणत्याही वेळी तीची तपासणी करता यावी म्हणून ती सर्वकाळ खुली असेल. कंत्राटदाराच्या परिपूर्तीच्या किंवा समाप्तीच्यावेळी न वापरलेली व पूर्णपणे चांगल्या स्थितीत असलेली अशी कोणतीही सामग्री, अभियंत्याने त्याच्या सहीनिशी दिलेल्या लेखी नोटीशीव्दारे तसे करण्याबद्दल फर्माविल्यास जि.प. च्या बांधकाम / ल.पा. विभागाच्या भांडाराकडे परत पाठविण्यात येईल. परंतु अभियंत्याच्या संमतीशिवाय अशी कोणतीही सामग्री परत करण्याचा हक्क कंत्राटदाराला असणार नाही. व पूर्वी सांगितल्याप्रमाणे त्याला पुरवण्यात आलेल्या परंतु त्याने वापर न केल्यामुळे शिल्लक राहिलेल्या अशा कोणत्याही सामग्रीबद्दल किंवा अशा कोणत्याही सामग्रीचा काहीही अपव्यय किंवा हानी झाल्यास त्याबद्दल भरपाईची मागणी करता येणार नाही.

खंड 13 :- विनिर्देशानुसार सामग्री व इतर प्रत्येक बाब ठेवून कंत्राटदार,संपूर्ण बांधकाम व त्याचा प्रत्येक भाग अत्यंत भरीव स्वरूपात व कुशलतापूर्वक पार पाडील. प्रभारी अभियंत्याने स्वाक्षरी केलेली व त्याच्या कार्यालयामध्ये दाखल केलेली संकल्प चित्रे,आरेखने आणि लेखी अनुदेश यांचेदेखील तंतोतंतपणे, संपूर्णपणे व यथातथ्य पालन करील. कंत्राटदाराला अशा कार्यालयामध्ये किंवा कार्यालयाच्या वेळामध्ये बांधकामाच्या जागी ही संकल्प चित्रे,आरेखने इत्यादी निरीक्षणासाठी मिळण्याचा हक्क राहिल. कंत्राटदाराला कंत्राटविषयक आरेखने व चालू आरेखने याचे तीन संच तसेच स्विकृत निविदेची एक प्रमाणित प्रत कार्यदेशासह विनामुल्य मिळण्याचा हक्क राहिल. कंत्राटविषयक आरेखने व कामचलाऊ आरेखने यांच्या खेरीज आणखी प्रती त्याला पाहिजे असल्यास अन्यथा विनिर्दिष्ट केले असेल त्या व्यतिरिक्त कंत्राटविषयक आरेखनाच्या प्रत्येक संचाला रु.10 व कामचलाऊ आरेखनाला प्रत्येकी रु. 1 या दराने त्या त्याला पुरविण्यात येतील.

खंड 14 :- अभियंत्याला काम चालू असताना मूळ विनिर्देश, आरेखने, संकल्प चित्रे आणि अनुदेश यामध्ये त्याला आवश्यक किंवा उचित वाटतील असे फेरफार करण्याची किंवा त्यामध्ये भर घालण्याची शक्ती राहिल. आणि अभियंत्याच्या सहीने त्याला या बाबतीत दिलेल्या कोणत्याही लेखी अनुदेशानुसार बांधकाम पार पाडणे कंत्राटदारावर बंधनकारक राहिल आणि अशा फेरफारामुळे संविदा अग्राह्य ठरणार नाही. वर विनिर्दिष्ट केलेल्या पद्धतीने बांधकामाचा भाग म्हणून पार पाडण्यासाठी कंत्राटदाराला निदेश दिलेले कोणतेही जादा काम कंत्राटदाराने सर्व बाबतीत ज्या शर्तीवर प्रमुख बांधकाम करण्याचे कबुल केले असेल त्या शर्तीवर आणि प्रमुख बांधकामाच्या निविदेमध्ये विनिर्दिष्ट केलेल्या दरांनीच पार पाडले पाहिजे आणि या कंत्राटामध्ये ज्या करीता कोणताही दर विनिर्दिष्ट केलेला नसेल असे इतर कोणत्याही प्रकारचे बांधकाम जादा आणि फेरफार केलेल्या कामामध्ये समाविष्ट असेल तर अशा प्रकारचे बांधकाम विभागाच्या दर अनुसूचीमध्ये नोंदलेले दर किंवा अभियंता आणि कंत्राटदार यांनी परस्पर ठेवलेले दर, यापैकी जे कमी असतील त्या दरांनी पार पाडण्यात येईल. ज्या करीता विभागाच्या दर अनुसूचीमध्ये कोणतेही दर नोंदलेले नाहीत असे जादा किंवा फेरफार केलेले बांधकाम पार पाडण्याचे आदेश, दरांबद्दल एकमत होण्यापूर्वी देण्यात आले असतील तेथे कंत्राटदार त्याला बांधकाम पार पाडण्याचा आदेश मिळाल्याच्या दिनांकापासून सात दिवसांच्या आत अशा प्रकारच्या बांधकामाकरिता त्याला जो दर आकारावयाचा असेल तो अभियंत्याला कळविल आणि अभियंत्याला हा दर मान्य न झाल्यास अशा प्रकारचे बांधकाम पार पाडण्याबाबत आपला आदेश लेखी नोटीस काढून रद्द करण्याचे आणि त्याला उचित वाटेल अशा पद्धतीने ते पार पाडण्याची व्यवस्था करण्याचे स्वातंत्र्य त्याला राहिल. मात्र, यात शेवटी उल्लेखिल्याप्रमाणे दर नमूद केले जाण्यापूर्वी, कंत्राटदाराने बांधकामास प्रारंभ केला असेल किंवा त्यासंबंधात काही खर्च केला असेल तर अशा बाबतीत पूर्वी सांगितल्याप्रमाणे दर निश्चित केल्याचे दिनांकापूर्वी त्यांनी पार पाडलेल्या बांधकामाबद्दल किंवा केलेल्या खर्चाबद्दल अभियंता निश्चित करील. अशाच दराने किंवा दरांनीच पैसे मिळण्याचा त्याला हक्क राहिल. याबाबत वाद निर्माण झाल्यास जि.प. मु.का.अ. यांचा निर्णय अंतिम राहिल.

(11)

तथापी कंत्राटदाराने शिफारस केलेली आणि सक्षम प्राधिकार्याने स्विकारलेली संकल्प चित्रे, आरेखने व विनिर्देश यानुसार बांधकामाची अंमलबजावणी करावयाची असेल तेव्हा, उपरिनिर्दिष्ट फेरफार निविदेला जोडलेली अशी संकल्पचित्रे, आरेखने व विनिर्देश यांच्या पुरतेच मर्यादित राहतील.

फेरफार किंवा भर यामुळे बांधकामाच्या खर्चात झालेल्या वाढीचे मूळ कंत्राटाच्या बांधकामाच्या खर्चाशी जे प्रमाण असेल त्याच प्रमाणात बांधकाम पूर्ण करणे कालमर्यादा वाढवून देण्यात येईल आणि अशा प्रमाणाबाबतचे अभियंत्याचे प्रमाणपत्र निर्णायक राहिल.

खंड 15 :- 1) संविदेचे कागदपत्र निष्पादित करून दिल्यानंतर कोणत्याही एखाद्या कारणासाठी अभियंत्यास निविदेमध्ये विनिर्दिष्ट केल्याप्रमाणे संपूर्ण बांधकाम किंवा त्याचा कोणताही भाग, यांचे काम कोणत्याही कालावधीसाठी थांबविणे आवश्यक वाटल्यास किंवा कंत्राटदाराने संपूर्ण बांधकाम किंवा त्याचा भाग अजिबात पार पाडण्याचीच किंवा पार न पाडण्याची आवश्यकता आहे असे वाटल्यास त्याबाबत तो कंत्राटदाराला लेखी नोटीस येईल त्यानंतर कंत्राटदार बांधकामाचे यथास्थिती, संपूर्णपणे किंवा अंशतः निलंबन करील किंवा अंशतः थांबविल. अशा कोणत्याही प्रकरणामध्ये याखाली तरतूद केलेल्या बाबी वगळून इतर बाबतीत कंत्राटदाराला ते काम पूर्णपणे पार पाडल्यामुळे मिळाला असता परंतु काम संपूर्णपणे पार न पाडल्यामुळे त्याला मिळाला नाही. असा कोणताही नफा किंवा फायदा याबद्दल किंवा खरेदी केलेल्या किंवा खरेदी करण्याबद्दल करार झालेल्या सामग्रीमुळे किंवा त्याने भरती केलेल्या मजूरांच्या बेकारीमुळे त्याला सोसाव्या लागलेल्या अशा कोणत्याही हानी बद्दल कोणतेही प्रदान किंवा भरपाई मिळण्यासाठी मागणी करता येणार नाही तसेच, ज्यांच्यामुळे मूलतः योजलेल्या बांधकामामध्ये काटछाट होणार असेल असे काही फेरफार मूळ विनिर्देश, आरेखने, संकल्पचित्रे आणि अनुदेश यामध्ये करण्यात आले आहेत. या कारणामुळे त्याला भरपाईसाठी कोणतीही मागणी करता येणार नाही तथापि उक्त नोटिस कंत्राटदाराला मिळण्यापूर्वीच त्याने सामग्री खरेदी केली असेल किंवा खरेदी करण्याचा करार केला असेल तेव्हा अभियंत्याने ठरवून दिलेल्या दरांनी अशा सामग्रीबद्दल कंत्राटदाराला प्रदान करण्यात येईल मात्र ही सामग्री आवश्यकतेपेक्षा अधिक नसेल व मान्य प्रतीची असेल आणि/ किंवा त्याने खरेदी करण्याबाबत करार केला असेल अशा सामग्रीच्या बाबतीत त्याला काही हानी सोसावी लागल्यास त्याबद्दल भरपाई देण्यात येईल अशा भरपाईची रक्कम प्रभारी अभियंत्याने निश्चित करावयाची असून त्याचा निर्णय अंतीम राहिल. या खंडानुसार काम थांबविण्यासंबंधी आदेश देण्यात आले असतील अशा कालावधीमध्ये कामगारांना मजूरी द्यावी लागल्यामुळे कंत्राटदाराला काही हानी सोसावी लागल्यास कंत्राटदाराला त्याने तसा अर्ज केल्यानंतर ज्याचा निर्णय अंतिम असेल अशा अभियंत्याला योग्य वाटेल ती मजूरीबद्दलची भरपाई मिळण्याचा हक्क राहिल. मात्र यापूर्वी सांगितल्याप्रमाणे काम थांबविण्यासंबंधी आदेश देण्यात आलेल्या संपूर्ण कालावधीकरीता किंवा त्याच्या काही भागाकरीता कंत्राटदाराला त्यांचे कामगार इतरत्र कामावर लावता आले असते असे अभियंत्याचे मत असल्यास कंत्राटदाराला मजूरीबद्दल कोणतीही भरपाई मिळण्याचा हक्क असणार नाही.

2) पूर्वी सांगितल्याप्रमाणे काम थांबविण्याच्या आदेशाचा कालावधी 90 दिवसापेक्षा जास्त चालू राहिला तर उरलेल्या कामाच्या बाबतीत जी त्याच्यावर बंधने असतील त्यातून अंग काढून घेण्यास कंत्राटदार मुक्त राहिल. मात्र त्याने 90 दिवसांच्या कालावधी संपण्याच्या 30 दिवसांमध्ये अभियंत्याला 10 दिवस आगावू तशा आशयाचे व अभियंत्याने झालेल्या कामाचे मोजमाप करून देयक देण्याविषयी सूचना दिली पाहिजे अशा प्रकारे नोटीस दिल्यानंतर कंत्राटदार अपूर्ण राहिलेल्या कामाची पूर्तता करण्याच्या बंधनातून मुक्त केला जाईल. अशा सूचना मिळाल्यावर अभियंता कामाचे मोजमाप करण्याचे काम पूर्ण करण्याच्या दिशेने व सूचना मिळाल्यापासून 90 दिवसांचे आत कंत्राटदाराने पूर्ण केलेल्या कामाची देय रक्कम देण्याच्या दृष्टिने कार्यरत होईल अशा प्रकारे पैसे दिल्यावर कोणत्याही प्रकारे खंडाच्या उरलेल्या तरतुदीनुसार कंत्राटदाराच्या पुढील नुकसान भरपाईच्या अधिकाराला बाधक ठरणार नाही.

3) अभियंता तीस दिवसापेक्षा जास्त व एकूण साठ दिवसापर्यंत कालावधीकरीता कंत्राटदाराने काम बंद ठेवण्याची आवश्यकता भासली तर असे काम थांबून पुन्हा काम सुरु केल्यापासून तीस दिवसांच्या आत कंत्राटदाराला सदर कालावधीत यंत्रसामग्री तशीच पडून राहिल्याने, त्यांनी कामावर घेतलेल्या कामगारांचा पगार घ्यावा लागल्याने त्यांचे जे आर्थिक नुकसान झाले असेल त्याची भरपाई

भर किंवा फेरफार यांच्या परिणामी मुदतवाढ

बांधकामामधील फेरफार किंवा निर्बंध याबद्दल प्रदान किंवा भरपाई यासाठी मागणी करता येणार नाही.

(12)

मागण्याचा अधिकार आहे. मात्र यंत्रसामुग्री पगार, मजूर यांची नुकसान भरपाई सलग किंवा एकूण 30दिवसांच्या कालावधीकरीता मिळणार नाही किंवा अशा प्रकारचे काम थांबणे किंवा कोणत्याही प्रकारचे काम असमाधानकारक कामामुळे किंवा कामातील त्याच्या दोषामुळे काम थांबविले गेले असेल तर भरपाई मिळणार नाही याबाबतीतला अभियंत्याचा निर्णय हा कंत्राटदाराच्यादृष्टिने अंतिम व निर्णायक राहिल. पुढील बाबतीत शासनाकडून सामान पुरविणेस विलंब झालेस भरपाईची मागणी करता येणार नाही.

4) ज्यावेळी

1) उपखंड 1 अन्वये अभियंत्याने पूर्णपणे काम थांबविण्याची सूचना दिली असेल.

2) 90 दिवसापेक्षा जास्त कालावधीकरीता काम थांबविले गेले असेल आणि कंत्राटदाराने उपखंड

2) अन्वये कंत्राटाच्या उरलेले काम पूर्ण करून देण्याच्या बंधनातून सुटका करून घेतली असेल किंवा

3) खंड 14 (1) च्या सुचनेप्रमाणे कामाची व्याख्या, ड्रॉईंग, डिझाईन किंवा सूचना यामध्ये बदल झाल्याने कामाच्या निविदेमध्ये अगोदर नमूद केलेल्या नगामध्ये कामातील बदल, काम गाळणे किंवा ऐवजी दुसरा नग दर्शविणे, अशा प्रकारे कपात झाली असेल - कामाचे आकारमान किंमत यामध्ये होणारी कपात निविदेमध्ये सुचविल्या गेल्या नगांच्या संदर्भात 25% पेक्षा जास्त असेल व रुपये 5,000/- पेक्षा जास्त असेल.

90 दिवसामध्ये (1) काम थांबविण्याची सूचना दिल्यापासून(2) सतत काम बंद असल्याने कंत्राटदार बंधनकारक बाबीतून मुक्त होण्याविषयी सूचना दिल्यापासून (3) खंड 14 (1) प्रमाणे कामात कपात झाली असेल तर कंत्राटातील काम पूर्ण करण्यासाठी खरेदी केलेले किंवा खरेदी करावयाचे मान्य केलेले साहित्य यांची समाधानकारक देयके अभियंत्याला सादर करावी लागतील. काम पूर्णतः थांबविण्याच्या किंवा तात्पुरते थांबविण्याचे किंवा कामात कपात केल्याची सूचना मिळण्यापूर्वी जि.प.ने पैसे देवून विकत घ्यावयाच्या अशा प्रकारच्या साहित्याची भरपाई अभियंत्याने ठरविलेल्या दराने होईल, मात्र हे दर कोणत्याही प्रकारे कंत्राटदाराने मागणी केल्यापेक्षा जास्त असणार नाही असे दिलेले साहित्य जि.प. आपल्या ताब्यात घेईल निविदेच्या अपूर्ण कामांच्या आवश्यकतेपेक्षा ते साहित्य जास्त असता कामा नये आणि अभियंत्याने ठरविलेल्या गुणवत्ता व निकष त्या साहित्याला लागू असतील.

खंड 15 अ :- कंत्राटदारांस -

(एक) रेल्वेवाघीणींच्या पुरवठ्यासंबंधीच्या अडचणी

(दोन) दैवी शक्ती,

(तीन) दैवी आपत्ती

(चार) जि.प.च्या शत्रूची कृत्ये किंवा शासनाच्या नियंत्राबाहेरील असे इतर

कोणतेही वाजवी

अकल्पित

मागण्याकरिता

कालमर्यादा.

कारण

यामुळे उद्भवलेल्या विलंबामुळे अनुसूचि 'अ' मध्ये नोंद केलेल्या सामग्रीचा पुरवठा करण्यात जि.प. कडून विलंब झाल्यामुळे सोसाव्या लागलेल्या हानीबद्दल जि.प.कडे भरपाईची मागणी करण्याचा हक्क असणार नाही.

काम सदोष झाले असता करावयाची कार्यवाही व देय भरपाई.

सामग्रीचा पुरवठा करण्यात अशा प्रकारचा विलंब झाल्यास काम पूर्ण करण्यासाठी जि.प. त्याप्रकरणाच्या परिस्थितीनुरूप कार्यकारी अभियंत्याला योग्य वाटेल ती मुदत वाढ देईल मुदत वाढीच्या संबंधात कार्यकारी अभियंत्याने दिलेला निर्णय हा कंत्राटदाराकडून अंतिम म्हणून स्विकारण्यात येईल.

खंड 16 :- कंत्राटदाराने, अशा मागणीचे कारण उद्भवल्यापासून एक महिन्याच्या आत लेखी मागणी अभियंत्याकडे सादर केलेली असल्याखेरीज कंत्राटदाराला कोणत्याही परिस्थितीमध्ये कोणत्याही कारणासाठी जि.प. कडून कोणतीही भरपाई मिळण्याचा हक्क असणार नाही.

टिप : ई मध्ये नमूद केलेल्या निविदेमध्ये प्रमाणेच ही टक्केवारी असेल.

खंड 17 :- प्रतिभूति ठेव कंत्राटदाराला परत करण्यापूर्वी कोणत्याही वेळी अभियंत्याला किंवा कामाच्या प्रभारी असलेल्या त्यांच्या दुय्यम अधिकाऱ्याला असे आढळून आले की, कोणतेही बांधकाम डळमळीत, सदोष किंवा अकुश कारागिरीचे किंवा निकृष्ट प्रतीची सामग्री वापरून केलेले आहे किंवा

(13)

काम पार पाडण्यासाठी त्यांनी पुरविलेली कोणतीही सामग्री किंवा वस्तू हलक्या प्रतीच्या किंवा करारात अंतर्भूत केलेल्या पेक्षा निकृष्ट प्रतीच्या आहेत किंवा अन्यथा ते कंत्राटानुसार केलेले नाही तर प्रभारी अभियंत्याने ही गोष्ट कंत्राटदाराला लेखी कळविणे कायदेशीर ठरले आणि त्यानंतर ज्या बद्दल तक्रार करण्यात आलेली असेल असे बांधकाम, सामग्री किंवा वस्तू नजर चूकीने पास व प्रमाणित केलेली असेल व त्याबद्दलचे प्रदान केलेले असेल तरी देखील कंत्राटदार, आवश्यक असेल त्याप्रमाणे अशा प्रकारे विनिर्दिष्ट केलेले बांधकाम यथास्थित पूर्णतः किंवा अंशतः ताबडतोब दुरुस्त करण्यास काढून टाकण्यास किंवा त्याची पूर्णरचना करण्यास किंवा ते फर्माविण्यात आल्यास अशा प्रकारे विनिर्दिष्ट केलेली किंवा पुरविलेली सामग्री किंवा वस्तू हलविण्यास व त्याच्या स्वतःच्या खर्चाने योग्य व उचित सामग्री पुरविण्यात बांधील राहिल आणि पूर्वाक्त, लेखी सूचनांमध्ये अभियंत्याने विनिर्दिष्ट करावयाच्या कालावधीच्या आत कंत्राटदाराने तसे करण्यास कसूर केल्यास तशी कसूर केल्यापासून दहा दिवसापेक्षा अधिक नसेल इतक्या कालावधीमध्ये प्रत्येक दिवसाकरीता अंदाजित रक्कमेवर एक टक्का या दराने भरपाई देण्यास तो पात्र असेल आणि अशा कोणत्याही कसूरीच्या प्रकरणी अभियंता सर्वस्वी कंत्राटदाराच्या जोखमीवर व त्याच्या खर्चाने यथास्थिती बांधकाम दुरुस्त करील. ते काढून टाकील किंवा त्यांची पूर्णबांधणी करील किंवा तक्रार करण्यात आलेली सामग्री किंवा वस्तू हलवून त्याजागी नविन सामग्री किंवा वस्तू पुरविल. वर वर्णन केलेले अशा प्रकारचे कोणतेही काम किंवा सामग्री स्विकारण्यात यावा किंवा त्याचा / तिचा उपयोग करण्यात यावी असे अभियंत्याला वाटल्यास, तो त्याकरीता निश्चित करील अशा कमी केलेल्या दरांनी ती स्विकारणे हा त्यांचा स्वेच्छनिर्णय राहिल.

खंड 18 :- सुचनानुसार कार्यवाहीखालील किंवा काम चालू असलेले किंवा काम पार पाडलेले सर्व बांधकामे नेहमी अभियंता आणि त्यांचे दुय्यम अधिकारी यांच्या निरीक्षणासाठी व पर्यवेक्षणासाठी खुली ठेवण्यात येतील आणि नेहमीच्या कामाच्या वेळेत व अभियंत्याची किंवा त्यांच्या दुय्यम अधिकाऱ्याची बांधकामांना भेट देण्याबद्दलच्या त्यांच्या उद्देशाची पुरेशी सूचना मिळेल त्या इतर सर्व वेळी कंत्राटदार आदेश व सूचना घेण्यासाठी स्वतः उपस्थित राहिल किंवा रितसर लेखी अधिकृत केलेला त्याचा जबाबदार अभिकर्ता उपस्थित राहिल अशी व्यवस्था करील. कंत्राटदार, रितसर प्राधिकृत केलेल्या अभिकर्त्याला देण्यात आलेल्या आदेशांचा प्रभाव व परिणाम जणू ते आदेश खुद्द कंत्राटदालाच देण्यात आलेले आहेत अशा स्वरूपाचा समजण्यात येईल.

खंड 19 :- कोणतेही बांधकाम आवृत्त करण्यापूर्वीच किंवा त्याची मोजमापे घेणे शक्य होणार नाही असे करण्यापूर्वीच बांधकाम मागण्यासाठी व याची अचूक मोजमापे घेण्यासाठी कंत्राटदार, बांधकाम अशाप्रकारे आच्छादण्यापूर्वी किंवा अन्यथा कोणत्याही कामाची मोजमापे घेणे शक्य होणार नाही असे करण्यापूर्वी अभियंत्यास किंवा त्यांच्या प्रभारी असलेल्या दुय्यम अधिकाऱ्याला पाचपेक्षा कमी नसतील इतक्या दिवसाची नोटीस देईल आणि अभियंत्याच्या किंवा बांधकामाचा प्रभारी असलेल्या त्याच्या दुय्यम अधिकाऱ्याच्या लेखी संमतीखेरीज कोणतेही बांधकाम आच्छादित करणार नाही किंवा त्यांची मोजमापे घेणे शक्य होणार नाही असे करणार नाही आणि नोटीस देण्यात आली असल्याखेरीज किंवा अशी संमती मिळविण्यात आली असल्याखेरीज कोणतेही बांधकाम आच्छादित करण्यात आले किंवा त्यांची मोजमापे घेता येणार नाही असे करण्यात आले तर, ते आच्छादन कंत्राटदाराच्या खर्चाने परत काढून टाकले जाईल आणि तसे न केल्यास अशा बांधकामासाठी किंवा जिच्या सहाय्याने ते पार पाडले त्या सामग्रीसाठी कोणतेही प्रदान किंवा भत्ता देण्यात येणार नाही.

खंड 20 :- बांधकाम चालू असताना ज्या इमारतीत कंत्राटदार व त्यांचे कामगार किंवा नोकर काम करित असतील त्या इमारतीचा कोणताही भाग किंवा ते बांधकाम किंवा त्यांच्या कोणत्याही भागाचे काम ज्या जागेत करण्यात येत असेल त्या जागेच्या लगतचा रस्ता, कुंपण, गवताळी जमीन किंवा शेतजमीन यांची त्यांच्याकडून मोडतोड, निरूपण, क्षति किंवा नाश झाल्यास किंवा बांधकाम चालू असताना कोणत्याही कारणाने कोणतीही हानी पोहोचल्यास किंवा अभियंत्याने काम पूर्ण झाल्याचे अंतिम किंवा अन्य प्रमाणपत्र दिल्यानंतर एक वर्षाच्या आत कामामध्ये कोणतीही अपूर्णता दिसून आल्यास कंत्राटदार स्वतःच्या खर्चाने त्या दुरुस्त करील व त्याने तसे न केल्यास अभियंता इतर कामगारांकडून त्या दुरुस्त करवून घेईल व येणारा खर्च (याबाबतीत अभियंत्याने प्रमाणपत्र अंतिम असेल) कंत्राटदाराला देय असलेल्या रकमेतून किंवा त्यानंतर त्याला देय होणाऱ्या कोणत्याही रकमेतून, प्रतिभूति ठेवीमधून किंवा तिच्या विक्रीपासून मिळणाऱ्या उत्पन्नामधून किंवा त्या रकमेच्या पुरेशा भागातून वजा करील.

बांधकामे निरीक्षणासाठी खुली असावीत.

बांधकाम आच्छादण्यापूर्वी नोटीस देण्यात यावी.

प्रमाणपत्र दिल्यानंतर तीन महिन्यापर्यंत कामातील अपूर्णता व नुकसान याविषयी कंत्राटदार जबाबदार राहिल.

(14)

संयंत्र, शिड्या, सामग्री पुरवावयाची असल्यास अशा सामग्रीव्यतिरिक्त) संयंत्र,हत्यारे, उपयंत्रे,अवजारे, मचाणे, इ. कंत्राटदाराने पुरवावीत.

दिवे, कुंपण वगैरेची तरतूद न करण्यामुळे होणाऱ्या नुकसानीबद्दल तो जबाबदार असेल.

खंड 21 :- (कंत्राटानुसार बांधकाम विभागाच्या भांडाराकडून काही विशेष प्रकार शिड्या,दोरखंड,दोऱ्या,मचाण व तात्पुरत्या बांधकामासाठी आवश्यक असलेल्या किंवा बांधकाम योग्यप्रकारे पार पाडण्याच्या दृष्टिने मूळ, बदलेल्या किंवा पर्यायी स्वरूपाची योग्य वस्तू कंत्राटदार स्वतःच्या खर्चाने पुरवील मग त्या (वस्तू) विनिर्देशात किंवा संविदेचा एक भाग असलेल्या दस्त ऐवजात अंतर्भूत असोत किंवा नसोत किंवा या शर्तीमध्ये विनिर्दिष्ट केलेल्या असोत किंवा नसोत आणि या शर्तीनुसार ज्या गरजा पूर्ण करून घेण्याचा अभियंत्याला हक्क असेल अशा काणत्याही बाबतीत त्या गरजा पूर्ण करण्यासाठी किंवा भागविण्यासाठी आवश्यक असेल त्या सर्व सामग्रीची बांधकामाच्या ठिकाणापासून व तेथपर्यंत ने-आण करील. बांधकामाची मांडणी, बांधकामाची किंवा सामग्रीची मोजणी, वजन करण्यासाठी व कोणत्याही वेळी आणि वेळोवेळी मोजणी किंवा तपासणी करण्यात सहाय्य करण्यासाठी कंत्राटदार आवश्यक असणारी साधने व सामग्री यासह आवश्यक तितकी माणसे विनामूल्य पुरवील. त्याने तसे न केल्यास अभियंता कंत्राटदाराच्या खर्चाने त्याची तरतूद करील व संविदेनुसार कंत्राटदाराला देय असलेल्या कोणत्याही रकमेमधून किंवा त्याच्या प्रतिभूति ठेवींमधून त्या ठेवीच्या विक्रीपासून मिळणाऱ्या उत्पन्नामधून किंवा त्या ठेवीच्या पुरेशा भागांमधून हा खर्च वजा करील अपघातापासून लोकांचे रक्षण करण्याच्या दृष्टीने कंत्राटदार आवश्यक ते कुंपण घालील व दिव्यांची व्यवस्था करील आणि वरील सावधगिरीच्या उपायामध्ये हयगय केल्यामुळे कोणत्याही व्यक्तीस इजा पोचून तिने केलेला प्रत्येक वाद कार्यवाही अगर इतर न्यायालयीन कार्यवाही, यांच्या बचावामुळे उद्भवणारा खर्च सोसण्याला अशा प्रकारचा वाद कार्यवाही किंवा न्यायालयीन कार्यवाही यामध्ये अशा प्रकारच्या निवाडयानुसार द्यावयाची किंवा कंत्राटदारांच्या संमतीने अशा व्यक्तीने तडजोडीबाबत कोणतीही मागणी केलेली नुकसान भरपाई व खर्च देण्यास कंत्राटदार बांधील राहिल.

खंड 21- अ :- कंत्राटदार योग्य मचाणे व कामाचे चबुतरे,मार्गिका व जिने पुरविल व त्या संबंधातील पुढील नियमांचे अनुपालन करील :-

(अ) शिड्यावरून किंवा इतर साधनांनी करता न येणाऱ्या कामाकरिता कामगारांना योग्य मचाणे पुरवण्यात यावीत.

(ब) (एक) जबाबदार व सक्षम व्यक्तीची देखरेख आणि (दोन) शक्य तो अशा प्रकारच्या बांधकामाचा पुरेसा अनुभव असलेले सक्षम कामगार असल्याखेरीज मचाण बांधता खाली घेता किंवा मोठ्या प्रमाणावर बदलता कामा नये.

(क) सर्व मचाणे व त्यांना जोडलेली उपयंत्रे व सर्व शिड्या -

(एक) मजबूत सामग्रीपासून बनविलेली असतील.

(दोन) त्यांच्यावर पडणारे वजन व ताण सहन करण्याइतकी ती मजबूत असतील.

(तीन) ती योग्य स्थितीत ठेवण्यात येतील.

(ड) नेहमीच्या वापरामुळे मचाणांच्या कोणताही भाग विस्थापित होणार नाही अशा रीतीने बांधलेली असतील.

(ई) मचाणावर जास्त भार ठेवला जाणार नाही व शक्यतोवर मचाणाच्या सर्व बाजूवर सारखा भार असेल.

(फ) मचाणावर लिफ्टिंग गिअर बसविण्यापूर्वी मचाणे व भक्कम मजबूत अशी उभारली आहेत याविषयी खात्री करून घेण्याची विशेष काळजी घेतलेली असेल.

(ग) ही मचाणे ठराविक काळाने कार्यक्षम व्यक्तीकडून तपासली जातील.

(ह) कामगारांना मचाणाचा वापर करण्याची परवानगी देण्यापूर्वी कंत्राटदार, त्यांच्या कामगारांनी मचाण उभे केले असो किंवा नसो या विनिर्दिष्ट केलेल्या नियमांचे पूर्ण अनुपालन होईल असे उपाय योजना असल्याची खात्री करून घेईल.

(आय) कामाचे चबुतरे, मार्गिका आणि जिने हे--

(एक) त्यांचा कोणताही भाग बेसुमार किंवा कमीजास्त प्रमाणात वाकणार नाही अशा प्रकारे बांधलेले असतील.

(दोन) चालू स्थितीत, काम करणाऱ्या व्यक्ती अडखळतील किंवा घसरतील असे धोके व्यवहार्य असतील इतपत कमी करण्याचा विचार करून बांधलेले अगर सुस्थितीत ठेवलेले असतील.

(15)

(तीन) त्यावर अनावश्यक अडथळे नसतील.

(जे) (विनिर्दिष्ट करावे) पेक्षा अधिक ऊंचीचे कामाचे चबुतरे, मार्गिका कामाच्या जागा व जिने यांच्या बाबतीत -

(एक) सुरक्षिततेची पुरेशी हमी देणारी दुसरी उपाययोजना केलेली असल्याखेरीज अन्यथा कामाची प्रत्येक चबुतरा व प्रत्येक मार्गिका हे अगदी जवळ-जवळ असतील.

(दोन) कामाचा प्रत्येक चबुतरा व मार्गिका पुरेशी रुंद असेल, आणि

(तीन) कामाचा प्रत्येक चबुतरा, कामाची प्रत्येक जागा व प्रत्येक मार्गिका यांच्या भोवती योग्य प्रकारे कठडे घातलेले असतील.

(के) माणसे किंवा वाहने येण्याजाण्यासाठी व सामानाची ने-आण करण्यासाठी लागणारा वेळ व जागा सोडून इमारतीच्या मजल्यावरील किंवा कामाच्या चबुतऱ्यावरील प्रत्येक उघड्या भागाजवळ, माणसे किंवा सामान पडू नये म्हणून योग्य ती व्यवस्था करण्यात आलेली असेल.

(एल) पेक्षा अधिक ऊंचीच्या छपरावर माणसे कामास लावलेली असताना तेथून ती खाली पडण्याचा धोका असेल तेथे माणसे किंवा सामान खाली पडू नये म्हणून योग्य ती काळजी घेतलेली असेल.

(विहित करण्यात यावे)

(एम) मचाण किंवा चालू असलेल्या जागेवरून पडणाऱ्या सामानाचा माणसांना भार लागू नये म्हणून योग्य ती काळजी घेण्यात येईल.

(एन) कामाचे चबुतरे व कामाच्या इतर जागा यावर जाण्यासाठी सुरक्षित साधने पुरविण्यात येतील.

(ओ) मक्तेदारांनी कामगाराना किमान वेतन नियमानुसार वेतन देणेचे आहे.

खंड 21 ब :- कंत्राटदार स्वतः वापरावयाच्या उच्चलन उपयंत्राच्याबाबतीत पुढील नियमांचे अनुपालन करील.

(अ) उच्चलन यंत्रसामग्री, दोऱ्या व इतर जोडभाग, नांगरवाडा व आधार या गोष्टी :-

(एक) चांगल्या यांत्रिक रचनेच्या मजबूत साधनसामग्रीच्या व पुरेसा बळकट असल्यात व त्यांच्यात नित्याचे दोष नसावेत, आणि

(दोन) त्यांची चांगली दुरुस्ती करून त्या चालू स्थितीत ठेवण्यात याव्यात.

(ब) सामान वर नेण्यासाठी किंवा खाली आणण्यासाठी किंवा टांगण्याचे साधन म्हणून वापरण्यात येणारा प्रत्येक दोर चांगल्या प्रतीचा व पुरेसा भक्कम असावा व त्यांच्यात नेहमीचे दोष नसावेत.

(क) उच्चलन यंत्रे व दोरखंड कामाच्या जागेवर उभे केल्यानंतर व त्याचा उपयोग करण्यापूर्वी त्याची तपासणी करावी व पुरेशी चाचणी घ्यावी व जि.प. ने विहित करावयाच्या कालांतराने त्याची फेरतपासणी करावी.

(ड) सामान वर किंवा खाली नेण्यासाठी टांगण्याचे साधन म्हणून वापरली जाणारी प्रत्येक साखळी, कडी, आकडा, फिरकी व कप्पीचा ठोकळा यांची ठराविक कालांतराने तपासणी करावी.

(इ) प्रत्येक यारी चालक किंवा उच्चलन उपयंत्र चालक योग्यप्रकारे अर्हताप्राप्त असावा.

(फ) पेक्षा कमी वयाच्या कोणत्याही व्यक्तीकडे कोणत्याही उच्चलन उपयंत्रावर किंवा कोणत्याही मचाणावर नियंत्रण ठेवण्याचे किंवा यंत्रचालकाला बावटा दाखवण्याचे काम देऊ नये.

(ग) प्रत्येक उच्चलनयंत्र आणि वर व खाली नेण्यासाठी किंवा टांगून ठेवण्याचे साधन म्हणून वापरली जाणारी प्रत्येक साखळी, कडी, आकडा, खोडा, ठोकळा यांच्या बाबतीत, त्यांच्या सहाय्याने किती सामान सुरक्षितपणे नेता येते यांची पुरेशा साधनाव्दारे खात्री करून घ्यावी.

(ह) मागील विनियमात निर्देशित केलेले प्रत्येक उच्चलन यंत्र व सर्व गियर यांच्यावर किती सामान सुरक्षितपणे वाहून नेता येईल त्या वजनाची स्पष्ट नोंद असावी.

(16)

(आय) निरनिराळे वजन सुरक्षितपणे वाहून नेणाऱ्या उच्चलन यंत्राच्या बाबतीत त्याने सुरक्षितपणे वाहून न्यावयाचे प्रत्येक वजन व ते कोणत्या परिस्थितीत लागू असेल त्या गोष्ट स्पष्टपणे दर्शवाव्यात.

(जे) विनियम 7 मध्ये निर्दिष्ट केलेले कोणतेही उच्चलनयंत्र किंवा कोणतेही गियर यांच्या कोणत्याही भागावर चाचणीच्या प्रयोजनाखेरीज अन्यथा सुरक्षितपणे वाहून न्यावयाच्या वजनाच्या मर्यादेपेक्षा जास्त वजन ठेवू नये.

(के) उच्चलन उपयंत्राच्या मोटारी, गिअर,पारेषणे व विद्युत तारा यासारख्या घातक भागासंबंधी पुरेशा संरक्षक उपाययोजना करण्यात याव्यात.

(एल) वजनाचा काही भाग आकस्मिकपणे खाली पडण्याचा संभाव्य धोका कमी होईल अशा साधनांची तरतूद उच्चलन उपयंत्रामध्ये असावी.

(एम) टांगलेल्या वजनाचा कोणताही भाग आकस्मिकपणे सरकण्याचा संभाव्य धोका कमी करण्यासाठी पुरेशी खबरदारी घ्यावी.

खंड 22 :- कंत्राटदार कार्यकारी अभियंत्याच्या लेखी परवानगीशिवाय कोणतीही जंगम वस्तू झाडे, झुडपे किंवा गवत यास आग लावणार नाही.

अशी परवानगी देण्यात येईल तेव्हा आणि तोडलेली किंवा खणून काढलेली झाडे,झुडपे,गवत, इत्यादी आग लावून नष्ट करावयाची असतील त्या सर्व बाबतीत अशी आग पसरू नये किंवा अन्यथा सभोवतालच्या मालमतेचे नुकसान होऊ नये अशा प्रकारे आवश्यक ती उपाययोजना कंत्राटदार करील. कंत्राटदार कामावर लावलेल्या कामगारासाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करील.

खंड 23 :- खंड 22 मध्ये नमूद केलेल्या आगीमुळे झालेली कोणतीही हानी आणि जि.प. च्या मर्यादेतील किंवा मर्यादेबाहेरील मालमतेचे कंत्राटदारांच्या कामगारांनी सहेतुकपणे वा निर्हेतुकपणे केलेल्या सर्व हानी याबद्दल द्याव्या लागणाऱ्या नुकसान भरपाईचा अंदाज, अभियंता किंवा तो नेमील असा इतर अधिकारी काढील आणि अपील केल्यानंतर अधीक्षक अभियंत्यांच्या निर्णयाच्या अधीन असलेला अभियंत्याच्या हा अंदाज अंतिम असेल, व मागणी केल्यानंतर नुकसान भरपाईची निर्धारित रक्कम देण्यास कंत्राटदार बांधील राहिल. त्याने तसे करण्यात कसूर केल्यास खंड 1 मध्ये विहित केलेल्या पध्दतीनुसार कंत्राटदाराकडून ती हानी म्हणून वसूल करण्यात येईल किंवा अभियंता या कंत्राटानुसार किंवा अन्यथा कंत्राटदारास जि.प. कडून देय असलेल्या किंवा देय होणाऱ्या कोणत्याही रकमामधून ती (रक्कम) वजा करील.

आग पसरू नये म्हणून घ्यावयाच्या सावधगिरीच्या उपायामध्ये कंत्राटदाराने हयगय केल्यामुळे इजा झालेल्या कोणत्याही व्यक्तीने केलेली कोणतीही कार्यवाही किंवा इतर न्यायालयीन कार्यवाही याविरुद्ध कराव्या लागणाऱ्या बचावाचा खर्च कंत्राटदार सोशील व परिणामी, न्यायालयाने दिलेल्या निवाडयानुसार द्यावी लागणारी नुकसान भरपाई व खर्च देईल.

खंड 24 :- बांधकामवरील स्त्री मजुरांना शक्यतो सैनिकांच्या बराकीच्या आसपास कामावर ठेवू नये.

खंड 25 :- कोणतेही काम अभियंत्यांच्या लेखी मंजूरीशिवाय रविवारी करता कामा नये.

खंड 26 :- कंत्राटदार अभियंत्यांच्या लेखी मान्यतेशिवाय त्याची संविदा कोणीही व्यक्तीस अभिहस्तांकित करणार नाही किंवा पोटभाड्याने देणार नाही आणि कंत्राटदाराने त्यांची संविदा कोणाही व्यक्तीस अभिहस्तांकित केल्यास किंवा पोटभाड्याने दिल्यास किंवा तसे करण्याचा प्रयत्न केल्यास किंवा तो नादार झाल्यास किंवा आपण नादार आहोत असा अभिनिर्णय मिळविण्यासाठी त्याने कोणतीही कारवाई सुरु केल्यास किंवा त्यांच्या धनकोबरोबर कोणताही आपसमेळ केल्यास किंवा तशा प्रकारचा प्रयत्न केल्यास अथवा कोणत्याही शासकीय अधिकाऱ्यास किंवा शासनाच्या सेवेतील कोणत्याही व्यक्तीस तिच्या पदाशी किंवा सेवेशी कोणत्याही प्रकारे संबंधित असलेली लाच,उपदान,देणगी,कर्ज,परिलब्धि आर्थिक किंवा इतर प्रकारचे बक्षीस किंवा फायदा कंत्राटदाराने किंवा त्यांच्या कोणत्याही कर्मचाऱ्याने किंवा एजंटाने प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षपणे दिल्यास वा देण्यासंबंधीचे वचन दिल्यास किंवा देऊ केल्यास किंवा अशा कोणत्याही अधिकाऱ्याचे किंवा व्यक्तीचे संविदेमध्ये प्रत्यक्ष वा

अग्निप्रतिबंधक
उपाययोजना

बांधकामाच्या क्षेत्रात
किंवा त्या बाहेर केलेल्या
कोणत्याही हानीकरिता
कंत्राटदाराची जबाबदारी
राहिल.

स्त्री मजुरांना कामावर
लावणे.

रविवारचे काम.

काम पोटभाड्याने देऊ
नये.

(17)

अप्रत्यक्ष हितसंबंध गुंतलेले असल्यास अभियंता लागलीच लेखी नोटीस देऊन ती संविदा विखंडित करील व त्यानंतर कंत्राटदाराची प्रतिभूति ठेव जप्त झाली असे समजण्यात येईल व ती सर्वस्वी जि.प. च्या स्वाधीन असेल आणि त्याच्या खंड 3 अन्वये कंत्राट विखंडित, करण्यात आल्यास हेच परिणाम घडतील आणि याशिवाय, कंत्राटदारानुसार तत्पूर्वी प्रत्यक्षात पार पाडलेल्या कोणत्याही कामाबद्दल कोणतीही रक्कम वसूल करण्याचा किंवा घेण्याच्या कंत्राटदाराला हक्क असणार नाही.

खंड 27 :- कंत्राटदाराने यापैकी कोणत्याही शर्तीनुसार भरपाई म्हणून द्यावयाची सर्व रकमा, प्रत्यक्ष सोसलेला तोटा किंवा हानी यांचा कोणताही निर्देश न करता कोणतीही हानी झाली असो अगर नसो जि.प. च्या वापरासाठी लागू करावयाची वाजवी भरपाई म्हणून समजण्यात याव्यात.

खंड 28 :- भागीदारांनी केलेल्या निविदांच्या बाबतीत भागीदारी संस्थेच्या घटनेमध्ये करण्यात येणारा कोणताही बदल कंत्राटदार अभियंत्यांच्या माहितीसाठी ताबडतोब अधिसूचित करील.

खंड 29 :- कंत्राटानुसार पार पाडावयाची सर्व बांधकामे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या निदेशानुसार पार पाडण्यात येतील सर्व बाबतीत जि.प.च्या त्यावेळी असलेल्या कार्य. अभियंत्यास ती कोणत्या ठिकाण व कोणत्या पध्दतीने सुरु करावयाची याबाबत निदेश देण्याचा हक्क असेल.

खंड 30 :- संविदेमध्ये अन्यथा विनिर्दिष्ट केले असल्याखेरीज आणि त्यावेळी अंमलात असलेल्या संहिता नियमानुसार जि.प. च्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांना प्रदान केलेल्या शक्तीस अधीन राहून यात यापूर्वी नमूद केलेले विनिर्देश, संकल्पचित्रे, आरेखने व अनुदेश यांच्या अर्थासंबंधाचे व कारागिरीचा किंवा कामासाठी वापरलेल्या सामग्रीचा दर्जा यासंबंधीचे सर्व प्रश्न किंवा संविदा, संकल्पचित्रे, आरेखने, विनिर्देश, अंदाज, अनुदेश, आदेश किंवा या शर्ती यामधून कोणत्याही प्रकारे उद्भवणारी किंवा अन्यथा बांधकाम चालू असताना किंवा पूर्ण झाल्यानंतर किंवा बांधकाम सोडून दिल्यानंतर उद्भवणाऱ्या बांधकामासंबंधीचा किंवा ते पार पाडणे किंवा ते पार पाडण्यात केलेल्या कसुरीसंबंधीचा कोणताही दावा, हक्क प्रकरण किंवा गोष्ट याबाबत इतर कोणताही प्रश्न यांच्या बाबतीत मंडळाच्या त्यावेळी असलेल्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांचा निर्णय सर्व पक्षकारांना अंतिम निर्णायक व बंधनकारक असेल.

खंड 31 :- ज्यासंबंधी निविदा करण्यात आली आहे अशा अंदाजित बांधकामाच्या भागाच्या बाबतीत ठोक रकमा अंतर्भूत असतील तर अशा बाबतीत अंतर्भूत असलेल्या कामाच्या बाबीच्या संबंधात किंवा प्रस्तुत बांधकामाच्या भागाच्या संबंधात प्रत्येक बाजूकरिता या संविदेमध्ये जे दर देय असतील त्याच दरांनी रक्कम घेण्याचा कंत्राटदारास हक्क असेल किंवा प्रभारी अभियंत्याच्या मते प्रस्तुत बांधकामाच्या भागाचे मोजमाप करणे शक्य नसल्यास अभियंत्याने स्वेच्छा निर्णयाने अंदाजित नोंदवलेली ठोक रक्कम द्यावी आणि या खंडाच्या उपबंधानुसार कंत्राटदाराला देय असलेली कोणतीही रक्कम किंवा असलेल्या कोणत्याही रकमा यांच्या संबंधात अभियंत्यांचे लेखी प्रमाणपत्र कंत्राटदाराविरुद्ध अंतिम व निर्णायक राहिल.

खंड 32 :- ज्याकरिता नियम 1 मध्ये नमूद केल्याप्रमाणे विनिर्देश नाहीत असे कोणत्याही प्रकारचे बांधकाम हे विभागीय विनिर्देशानुसार पार पाडावे आणि असा कोणताही विभागीय विनिर्देश नसल्यास अशा बाबतीत बांधकाम सर्वस्वी अभियंत्याच्या सूचनेनुसार व आवश्यकतेनुसार पार पाडावे.

खंड 33 :- अशा बांधकामास या विषयात किंवा या संदर्भात काही प्रतिकूल असल्याखेरीज अन्यथा त्या अटीमध्ये वापरलेल्या 'बांधकाम' किंवा 'बांधकामे' या शब्दप्रयोगाचा अर्थ, कंत्राटानुसार किंवा कंत्राटामुळे पार पाडावयाचा करार केलेली स्थायी किंवा अस्थायी आणि मूळ, फेरफार, केलेली पर्यायी किंवा अतिरिक्त बांधकाम असा होतो.

खंड 34 :- दिलेल्या कोणत्याही मालाची किंमत वजा करण्यापूर्वी निविदेमध्ये निर्दिष्ट केलेली टक्केवारी बिलाच्या स्थूल रकमेतून वजा करण्यात येईल. स्थूल रकमेत मिळविण्यात येईल.

खंड 35 :- दगडखाण फी, स्वामित्वधन, जकातीच्या देय रकमा, माल साठविण्यासाठी कोणतेही जमीनभाडे द्यावयाचे असल्यास ह्या सर्व रकमा कंत्राटदार देईल. तथापि हा माल शासकीय कामासाठी आवश्यक होता असे प्रमाणपत्र अभियंत्याकडून मिळाल्यानंतर नियमानुसार अनुज्ञेय असल्याप्रमाणे अशा या खर्चाचा परतावा मिळण्याचा कंत्राटदारास हक्क असेल.

कंत्राटदाराने मान्यतेशिवाय कंत्राट पोटभाड्याने दिल्यास किंवा शासकीय अधिका-यास लाच दिल्यास किंवा कंत्राटदार, नादार झाल्यास कंत्राट विखंडित करण्यात यावे व त्याची प्रतिभूति ठेव जप्त करण्यात यावी.

प्रत्यक्ष तोट्याचा निर्देश न करता भरपाई म्हणून द्यावयाची रक्कम ही वाजवी भरपाई समजली जावी.

भागदारी संस्थेच्या घटनेतील बदल अधिसूचित केले जावेत.

बांधकामे जि. प. मुख्य कार्यकारी अभियंत्याच्या निदेशानुसार करावीत.

मुख्य कार्य, अधिका-याचा निर्णय अंतिम राहिल.

अंदाजित ठोक रकमा

विनिर्देश नसतील तेथील कारवाई

बांधकामाची व्याख्या

बिलाच्या स्थूल किंवा निव्वळ रकमाना लागू असलेली कंत्राटदाराची टक्केवारी.

दगडखाण फी व स्वामित्वधन याचा परतावा.

(18)

श्रमिक भरपाई
अधिनियमान्वये भरपाई.

खंड 36 :- कामगारांना झालेल्या दुखापतीकरिता कंत्राटदार जबाबदार असून श्रमिक भरपाई अधिनियम, 1923(1923 चा आठ) (यापुढे उक्त अधिनियम म्हणून संबोधण्यात येणारा) या अन्वये त्यांना आपल्या कामगारांना देय असलेली कोणतीही भरपाई दिली पाहिजे. अशा प्रकारची भरपाई मुद्दल म्हणून उक्त अधिनियमाच्या कलम 12 च्या पोट-कलम (1) अन्वये कंत्राटदाराच्या वतीने देय असेल तर ती पोट-कलम (2) अन्वये जि.प. कंत्राटदाराकडून वसूल करता येईल. अशा प्रकारची भरपाई वरील खंड 1 मध्ये दिलेल्या पध्दतीनुसार वसूल करण्यात येईल.

खंड 36 अ :- अपघातामुळे शारीरिक इजा झालेल्या एखाद्या कामगाराला वैद्यकीय सहाय्य पुरविण्याच्या खर्चासाठी कंत्राटदार जबाबदार असेल व तो खर्च देईल अशा प्रकारचा खर्च जि.प. ने केला असेल तर तो जि.प. ला कंत्राटदाराकडून ताबडतोब वसूल करता येईल व जि.प.च्या इतर कोणत्याही उपाययोजनेला हानी न पोचवता कंत्राटदाराला देय असलेल्या व देय होणाऱ्या कोणत्याही रकमेमधून वजा करता येईल.

खंड 36 ब :- बांधकामाच्या जागेवर काम करणाऱ्या कामगारांच्या वापराकरिता आवश्यक ती वैद्यकीय सुरक्षा,साधनसामग्री व प्रथमोपचार उपकरणसंच कंत्राटदार पुरविल व कोणत्याही वेळी तातडीच्या वापरासाठी ते सुस्थितीत ठेविल आणि त्यासंबंधी पुढील नियमांचे अनुपालन करील:-

(अ) कंत्राटदाराने पुरविलेली साधनसामग्री कामगारांनी उपयोगात आणली पाहिजे व त्या सामग्रीचा वापर संबंधिताकडून योग्य रीतीने होत आहे याची खात्री करून घेण्यासाठी कंत्राटदार पुरेशी उपाययोजना करील.

(ब) जेथे बुडण्याचा धोका आहे अशा जागेजवळ बांधकाम चाललेले असेल तर आवश्यक ती साधनसामग्री पुरवण्यात येईल व वापरासाठी तसा ठेवण्यात येईल व संकटात सापडलेल्या व्यक्तीस वाचविण्यासाठी आवश्यक ते तातडीचे उपाय योजण्यात येतील.

(क) काम करित असताना होणाऱ्या संभाव्य दुखापतीच्या उपचारासाठी तातडीच्या प्रथमोपचाराची पुरेशी तरतुद करण्यात येईल.

निविदा किंवा
अंदाज यात नोंदलेल्या
परिमाणाकरिता दावा.

दुष्काळी इ.
मजूर कामावर लावणे.

बांधकाम सुरु
करण्यात लागणा-या
विलंबाच्या भरपाईसाठी
दावा.

बांधकामाच्या
अंमल-बजावणीसाठी
होणा-या विलंबाकरिता
असलेल्या भरपाईसाठी
दावा.

बांधकामाचा कोणताही
भाग सुरु करणे.

कामावर लावलेल्या
व्यक्तीचे किमान वय,
गाढवे आणि किंवा इतर
जनावरे कामावर लावणे
व वाजवी मजुरीचे प्रदान

खंड 37 :- निविदेत दर्शविलेली कामाची परिमाणे ही अदमासे असून निविदेत व अंदाजात नोंद केलेल्या कामाच्या परिमाणापेक्षा काम जास्त किंवा कमी होत असल्यास कोणताही दावा विचारार्थ स्वीकारला जाणार नाही.

खंड 38 :- अभियंत्याने तसे लेखी आदेश दिल्यास, कंत्राटदार दुष्काळी सिध्दापराधी किंवा कोणत्याही विशेष प्रकारचे किंवा विशेष प्रकारचे वर्गाचे कामगार कामावर लाविल.

खंड 39 :- भूमि संपादनामुळे बांधकाम सुरु करण्यास लागणाऱ्या कोणत्याही विलंबामुळे किंवा अंदाजास मंजूरी मिळवण्यास लागणाऱ्या कोणत्याही विलंबामुळे बांधकामाच्या जागेची साफसफाई करण्याच्या बाबतीत उद्भवणाऱ्या कोणत्याही विलंबाबाबत कोणतीही भरपाई दिली जाणार नाही.

खंड 40 :- जवळपासच्या खळग्यामध्ये किंवा भूखंडामध्ये साचलेल्या पाण्यामुळे बांधकाम पार पाडण्यास लागणाऱ्या विलंबाकरिता भरपाई दिली जाणार नाही. या दरामध्ये कठीण किंवा भेगा पडलेली जमिन, चिखलातील उत्खनन,जमिनीखालील पाणी किंवा जवळपासच्या खळग्यामधील पाण्याची उपसणी याचा अंतर्भाव असून त्यांच्या करीता स्पष्टपणे विनिर्दिष्ट केलेले असल्याखेरीज कोणत्याही जादा दराची मागणी विचारात घेतली जाणार नाही.

खंड 41 :- बांधकामाचा अभियंता किंवा त्याचा दुय्यम अधिकारी यांच्या लेखी प्राधिकार पत्राखेरीज किंवा अनुदेशाखेरीज कंत्राटदार बांधकामाचा कोणताही भाग सुरु करणार नाही. असा प्राधिकार पत्राशिवाय बांधकामाच्या मोजणीसंबंधी किंवा त्यांच्या प्रदानासंबंधी कंत्राटदार मागणी करू शकणार नाही.

खंड 42 :- (1) कोणताही कंत्राटदार 12 वर्षे वयाखालील कोणत्याही व्यक्तीस कामावर लावणार नाही.

(2) बारीक दोऱ्यांनी कसलेली गाढवे कोणताही कंत्राटदार कामावर लावणार नाही. कसावयाच्या दोरीची रुंदी कमीत कमी तीन इंच असावी आणि ती नवारीची असावी.

(3) कोणतेही दुखापती झालेले, लंगडे,कृश किंवा अल्पवयीन जनावरे कामावर जुंपले जाऊ नये.

(19)

(4) काम करणारी कोणतीही व्यक्ती किंवा जनावर या अटी पूर्ण न करता काम करीत असल्याचे आढळून आल्यास तिला किंवा त्याला कामावरून काढून टाकण्याचे प्राधिकार अभियंता किंवा त्याचा अभिकर्ता याला आहेत आणि त्यांना काढून टाकण्यामुळे काम पूर्ण करण्यास लागणाऱ्या विलंबाची कोणतीही जबाबदारी जि.प. कडून स्वीकारली जाणार नाही.

(5) संविदेनुसार हाती घेतलेल्या कामावर लावलेल्या कामगारांना कंत्राटदार वाजवी मजूरी देईल. कामगारांना देण्यात येणारी मजूरी वाजवी नाही या मुद्द्यावरून कामगार व कंत्राटदार यांच्यात कोणताही वाद निर्माण झाल्यास तो ताबडतोब कार्यकारी अभियंत्याकडे निर्दिष्ट करण्यात येईल व कार्यकारी अभियंता त्याबाबत निर्णय देईल. कार्यकारी अभियंत्याचा निर्णय निर्णायक व कंत्राटदारावर बंधनकारक राहिल. परंतु निर्णयाचा, मंजूर निविदादराने जि.प. कडून करावयाच्या प्रदानविषयीच्या संविदेतील कोणत्याही अटीवर कोणत्याही प्रकारचा परिणाम होणार नाही.

(6) कामगारांसाठी पिण्याच्या पाण्याची सोय कंत्राटदार करील. नागरी भागातील मोठ्या कामावर काम करणाऱ्या कामगारांसाठी अशाच प्रकारच्या सोईची व्यवस्था करण्यात येईल.

खंड 43 :- कंत्राटदारांना, विभागातील त्यांना सोईस्कर असलेल्या कोणत्याही कोषागारावर धनादेश काढून प्रदान करण्यात येईल. मात्र ही रक्कम 10 रुपयाहून अधिक असावी. 10 रुपयापेक्षा अधिक नसणारी रक्कम रोख दिली जाईल.

खंड 44 :- ह्या शर्ती मान्य न करणाऱ्या कोणत्याही कंत्राटदाराला बांधकामाची निविदा देण्याची परवानगी देण्यात येणार नाही.

खंड 45 :- बांधकामापासून 10 मैलाच्या टापूत असलेल्या कोणत्याही खेड्यात टंचाईची अथवा दुष्काळी परिस्थिती आहे असे शासनाने घोषित केले असल्यास कंत्राटदार अशा बांधकामाच्या अकुशल कामगारांनी करण्यायोग्य असलेल्या भागावर कार्यकारी अभियंत्याकडून प्रमाणित करण्यात आलेल्या किंवा कार्यकारी अभियंत्याने, सहाय्याची गरज असल्याचे लेखी कळवून पाठविलेल्या कोणत्याही व्यक्तीला कामावर ठेविल आणि जि.प. यासाठी निश्चित केलेल्या किमान मजूरीपेक्षा कमी नसेल इतकी मजूरी देण्यास तो बांधील असेल. या खंडाच्या अंमलबजावणीच्या संबंधात निर्माण होणाऱ्या कोणत्याही वादाचा निर्णय कार्यकारी अभियंत्याने द्यावा व त्याचा निर्णय अंतिम व कंत्राटदारावर बंधनकारक राहिल.

खंड 46 :- कंत्राटदारांनी उद्धृत केलेली किंमत ही कोणत्याही परिस्थितीत शासनाकडून नियंत्रित किंमत निश्चित करण्यात आली असल्यास ती किंमत किंवा त्याच वर्गाच्या व वर्णनाच्या खाजगी विक्रेत्यास निश्चित आकारण्यासाठी त्याला अनुज्ञेय असलेली वाजवी किंमत नियंत्रित किंमत किंवा वेळोवेळी दुरुस्त करण्यात आल्याप्रमाणे अपसंचय व नफेबाजी वटहुकूम, 1948 या अन्वये अनुज्ञेय असलेली किंमत यापेक्षा अधिक असता कामा नये, उद्धृत केलेली किंमत नियंत्रित किंमतीपेक्षा किंवा उपसंचय आणि नफेबाजी वटहुकूम या अन्वये अनुज्ञेय असलेल्या किंमतीपेक्षा अधिक असेल तर कंत्राटदार निविदेमध्ये अशा अधिक किंमती उद्धृत करण्याची कामे देऊन ही बाब स्पष्टपणे नमूद करील. अशा बाबतीत अपसंचय व नफेबाजी वटहुकूमान्वये अनुज्ञेय असलेल्या नियंत्रित किंमतीशी या किंमती जुळत्या आहेत. याची खात्री करून घेण्याच्या दृष्टीने त्याला कोणत्याही टप्प्याला स्वेच्छानिर्णयानुसार किंमत तपासून पाहण्याचा हक्क असेल. कंत्राटदाराविरुद्ध केल्या जाणाऱ्या इतर कोणत्याही कारवाईला बाध न आणता त्या स्वेच्छा निर्णयाचा वापर केला जाईल.

खंड 47 :- कंत्राटदाराने उद्धृत करावयाच्या दरामध्ये विक्रीकर अंतर्भूत असेल या कारणासाठी कंत्राटदाराला कोणतेही अधिक प्रदान केले जाणार नाही.

खंड 48 :- करार केलेल्या बांधकामाकरिता दिलेल्या सामानापैकी अतिरिक्त राहणाऱ्या सामानाच्या बाबतीत ज्या दिवशी अतिरिक्त सामानाची निश्चिती करण्यात येईल तो दिनांक विक्रीकराच्या प्रयोजनासाठी विक्रीचा दिवस समजण्यात येईल व त्या दिनांकापासून अशा विक्रीवरील विक्रीकराची वसुली करण्यात येईल.

खंड 49 :- मक्तेदारानी ज्या जिल्हयातील काम घेतलेले आहे तेथील 80% अकुशल कामगार कामावर लावणे आवश्यक आहे. असे त्या जिल्हयामध्ये अकुशल कामगार उपलब्ध झाले नाहीत तर उपलब्ध असलेले कामगार कामावर लावणेत यावेत आणि त्यानंतर प्रभारी कार्यकारी अभियंत्याच्या पूर्वपरवानगीने आवश्यक असलेले जिल्हयाबाहेरील अकुशल कामगार त्या कामावर लावावेत.

प्रदानाची पध्दती

बांधकामासाठी
निविदा देण्यापूर्वी शर्ती
मान्य करणे सक्तीचे
असणे.

टंचाई कामगार
कामावर लावणे.

(20)

खंड 50 :- कंत्राटदाराने कामावर लावलेल्या कुशल व अकुशल कामगारांना द्यावयाची मजूरी कंत्राटदाराचे काम ज्या ठिकाणी चालू असेल त्याला लागू असलेली कमीतकमी मजूरी कलम 1948 प्रमाणे विहित केलेली मजूरी कुशल व अकुशल कामगारांना कंत्राटदाराने द्यावयाची आहे.

खंड 51 :- जिल्हा परिषदेला कंत्राटदार देय असलेली सर्व रक्कम काम पूर्ण करण्याच्या संदर्भातील ज्यामध्ये पुढील बाबींचा समाविष्ट होतो. (1) सामान किंवा साठा पुरवला असेल/जिल्हा परिषदेने कंत्राटदाराला दिला असेल.(2) सदर काम पूर्ण करण्यासाठी मोठे प्लॅन्ट,यंत्रे,साधने भाड्याने जिल्हा परिषदेने दिली असतील तर त्याचे भाडे, आणि/किंवा ज्यावर जिल्हा परिषदेने कंत्राटदाराला उचल दिली असेल तर ती जमिन दस्त आकारणी समजली जाईल व जिल्हा परिषद कोणत्याही अधिकारांचा किंवा जिल्हा परिषदेच्या वसुलीबाबत काही सुधारणा याचा विचार न करता जमिन दस्त ज्या पध्दतीने वसूल केला जातो. त्या पध्दतीने कंत्राटदाराकडून वसूल केला जाईल.

खंड 52 :- यशस्वी निविदेने विशिष्ट संबंधीत अधिकाऱ्यांचे समाधान होईल अशा प्रकारचे (रेग्युलेशन आणि अॅबोलिशन अॅक्ट 1970) अन्वये मक्ता लेबर संबंधीचा परवाना मिळवून परिणामी त्याच्या नांवे असलेले असे काम सुरु करण्यापूर्वी सादर केले पाहिजे असे करण्यास अपात्र ठरल्यास निविदा व बयाणाची रक्कम स्विकारली जाणार नाही.

मक्तेदार

कार्यकारी अभियंता (बांधकाम)

जिल्हा परिषद सिंधुदुर्ग

(21)
अनुसूची 'अ'

संविदा केलेले बांधकाम पार
पाडण्याकरिता

*पाटबंधारे
*सार्वजनिक बांधकाम

विभागाच्या भांडाराकडून पुरवठा करावयाची
(अंदाजे)

सामग्री व त्याकरिता आकारावयाचे पुढील दर दर्शविणारी अनुसूची.

तपशिल	कंत्राटदाराला ज्या दराने सामग्री द्यावयाची तो दर			अक्षरी	पोचवणीची जागा
	युनिट	रुपये	पैसे		

टीप :- निविदा सादर करण्यापूर्वी नमुना पाठवताना प्रभारी कार्यकारी अभियंत्याकडून वरील अनुसूचीवरील दर भरण्यात
आले आहेत, हे निविदा सादर करणाऱ्या व्यक्तीने किंवा भागीदारी संस्थेने पहावे.

(कंत्राटदाराची

सही) कार्यकारी अभियंता (यांची सही)
सहायक अभियंता

*आवश्यक नसेल ते खोडावे

(22)
अनुसूची 'ब'

बांधकामाच्या बाबी दर्शविणारे जापन

बाब क्र.	अंदाजित परंतु कमी किंवा जास्त असण्याची शक्यता असलेली परिमाणे	बांधकामाची बाब	अंदाजित दर		युनिट	अंदाजित प्रमाणानुसार एकूण रक्कम
			आकड्यात	अक्षरी		
			रुपये	पैसे		

--	--	--	--	--	--	--	--

टीप 1 :- सर्व बांधकाम ————— विभाग निदेश पुस्तक व विभागाचे इतर विनिर्देश यानुसार किंवा

निर्देशित केल्यानुसार पार पाडावे.

टीप 2 :- वर दिलेल्या दरामध्ये (बांधकाम सुरु करण्यापूर्वी व बांधकाम संपवताना) जागेचा सर्व प्रकारचा निपटारा अंतर्भूत आहे व जागेचा दमटपणा,हवामान,इत्यादीसारख्या कोणत्याही परिस्थितीत बांधकामासाठी हे दर लागू आहेत.

(कंत्राटदाराची सही)

(कार्यकारी अभियंता यांची सही)
सहायक अभियंता

टीप :- आवश्यक वाटल्यास जादा कागद जोडून पुढे चालू ठेवावे.

* आवश्यक नसेल ते खोडावे

अनुसूची 'अ' खाली दिल्या जाणाऱ्या साहित्यासाठी अटी

खात्याकडून अनुसूची 'अ' प्रमाणे सदर कंत्राटासाठी साहित्य पुरविण्याबाबतचा निर्णय इतर बाबींप्रमाणे खालील अटींवर सुध्दा अवलंबून राहिल.

- 1) सर्व साहित्य कामाच्या दिवशी व कामाच्या वेळातच कंत्राटदाराने स्वतः व भांडारपाल किंवा उपविभागीय अधिकारी जो कोणी साहित्य पुरविल, या दोघांमध्ये ठरल्याप्रमाणे उपलब्ध केले जाईल. वरील रकाना सात मध्ये नमूद केलेल्या ठिकाणीच साहित्य उपलब्ध असेल.
- 2) अभियंत्याने सांगितल्याप्रमाणे कंत्राटदार वेळोवेळी तसेच काम संपल्यावर साहित्याचा सर्व हिशोब सादर करील. तसेच पुढील साहित्यासाठी मागणी करताना कंत्राटदाराने पुर्वी दिलेल्या साहित्याचा हिशोब तयार करून सादर केला पाहिजे. शिवाय कामाच्या ठिकाणी स्वतंत्र नोंदवही ठेवावी. ज्यामध्ये त्या त्या साहित्याची दिलेल्या साठ्याच्या खर्चाची नोंद असेल. खर्च पडलेले सिमेंट तसेच, खर्च झालेल्या प्रत्येक घटकाची नोंद असेल. त्यावर दररोज कंत्राटदाराची किंवा त्याच्या प्रतिनिधीची आणि अभियंता यांच्या प्रतिनिधीच्या सह्या झाल्या पाहिजेत.
- 3) अनुसूची 'अ' मधील साहित्यांचे प्रमाण हे ढोबळ मानाचे असेल. त्यामध्ये प्रत्यक्षातील व अभियंत्याच्या वैध प्रमाण पत्राप्रमाणे बदल होऊ शकतो.
- 4) सदर कामासाठी लागणारे अनुसूची 'अ' मध्ये नमूद केलेले साहित्य खात्याकडूनच घेतले जावे. अनुसूची 'अ' मधील साहित्याच्या ऐवजी इतर मार्गांनी घेतलेले साहित्य, कार्यकारी अभियंत्याच्या लेखी परवानगीशिवाय वापरले जाऊ शकणार नाही. अशा बाबतीत कंत्राटदाराने त्याच्या गुणवत्तेबद्दल योग्य ते प्रमाण सादर करावे व अशा साहित्याचे नमुने पूर्ण येथील कोणत्याही शासकिय प्रयोगशाळेत कंत्राटदाराने स्वखर्चाने तपासून घ्यावेत आणि त्याचे निष्कर्ष खात्याला सादर करावेत. आवश्यक त्या दर्जाचे साहित्य नसल्यास, तसले साहित्य, कंत्राटदाराने कामाच्या ठिकाणावरून स्वःखर्चाने ताबडतोब हलवावयाचे आहे.
- 5) अनुसूची 'अ' मध्ये नमूद केलेले दर हे विक्रीकर व साठ्याच्या खर्चासही असतात.
- 6) जिल्हा परिषदेच्या वैध कामासाठी पुरवठा केलेले कोणतेही साहित्य जर त्यानंतर कार्यकारी अभियंत्याला ते साहित्य आवश्यकतेपेक्षा जास्त आहे अशी खात्री पटली तर त्या अतिरिक्त म्हणून निश्चित केलेल्या तारखेपासून ते ते साहित्य विक्रीसाठी म्हणून गृहित धरले जाऊन त्या दिल्याच्या त्या भागावर नियमाप्रमाणे कंत्राटदाराकडून विक्रीकर वसूल केला जाईल.
- 7) कंत्राटदार अभियंत्याच्या सल्ल्याप्रमाणे झोपडी / झोपड्या बांधून घेईल. ज्यामध्ये खात्याने दिलेले साहित्य ठेवता येईल व त्याने दोन कुलुपांची व्यवस्था करावी. त्याचे एक कुलुप खात्याच्या व्यक्तीकडे राहिल, उपयोगासाठी घ्यावयाचे साहित्य हे खात्याच्या माणसांच्या उपस्थितीतच घ्यावे लागेल.
- 8) कंत्राटदाराने खात्याने पुरविलेल्या साहित्याच्या सुरक्षिततेसाठी स्वतःची योग्य व्यवस्था करावी.
- 9) कंत्राटदाराने अनुसूची 'अ' मध्ये असलेले सिमेंट आणि इतर साहित्य निविदेच्या बाहेरील बाबींसाठी वापरावयाचे नाही अपवादात्मक परिस्थिती म्हणजे, अशा प्रकारच्या दुय्यम, लहान बाबी सदर कामाच्या पूर्ततेसाठी आवश्यक आहेत, असे इंजिनिअरने ठरविलेले असेल तर ते साहित्य वाटले जाऊ शकते.
- 10) अनुसूची 'अ' प्रमाणे पुरविलेल्या स्टीलपैकी शिल्लक राहिलेले सर्व स्टील खात्याला परत करावयाचे आहे. सामान्यतः पूर्ण लांबीच्या शिगा जया खात्याने पुरविल्या असतील त्या परत घेतल्या जातात. तरीही अभियंत्याला तसे वाटल्यास विशिष्ट व्यासाच्या व कोणत्याही लांबीच्या शिगा त्याने मान्य केल्यास व तशा जिल्हा परिषदेच्या कामासाठी हव्या असल्यास परत घेऊ शकतो. जादा परत घेतल्या जाणाऱ्या साहित्याचा दर तो चालू बाजारभाव किंवा कंत्राटदाराला लावलेला दर यापैकी कमी भरेल तो धरला जाईल. मात्र त्यामध्ये परत करण्याच्या कालावधीपर्यंतच्या खात्याच्या खर्चाचा त्यात समावेश असणार नाही, असे जादा साहित्य की ज्याची खात्याला आवश्यकता वाटणार नाही, त्या साहित्याची कंत्राटदाराने वाटेल त्या पध्दतीने, विल्हेवाट लावावी व त्याचा खर्च कंत्राटदाराने सोसावयाचा आहे. तरीही अशा बाबतीत की, कामाच्या स्वरूपात बदल झाल्याने कंत्राटदाराला दिलेले साहित्य अतिरिक्त ठरले तर ते साहित्य जिल्हा परिषदेने दिलेल्या दराप्रमाणे कंत्राटदाराकडून परत घ्यावे. मात्र ते साहित्य परत घेताना प्रत्यक्षात नको असलेले असेल व वापरण्याच्या स्वरूपात असेल.

- 11) सौम्य स्टील / टॉर स्टील हे कंत्राटदाराला प्रत्यक्ष होणाऱ्या वजनाप्रमाणे दिले जाईल. तरीही पैसे देताना कामासाठी वापरलेल्या शिगांचा हिशोब धरला जाईल. तो हिशोब विशिष्ट प्रकारचे प्रमाणके या पुस्तकाच्या 1972 च्या सार्वजनिक बांधकाम व दळणवळण खात्याच्या आवृत्तीप्रमाणे लांबीवरून टेबल 10, 13 प्रमाणे केला जाईल. त्यामुळे प्रत्यक्षांरांचे वजन व विहित टेबलाप्रमाणे होणारे वजन यातील फरकाबद्दलची मागणी मान्य केली जाणार नाही.
- 12) कंत्राटदाराने स्क्वेअर बार, प्लॅट्स, सेल्ड स्टीलस, जॉईंटस, अँगल आयर्न प्लॅटस् इत्यादी मिळविण्याची स्वतः व्यवस्था करावी. आवश्यक ते स्ट्रक्चरल स्टील मिळविण्याचे परमिट किंवा पुरवठा या बाबतीत खाते जबाबदार असत नाही. आवश्यकता असल्यास तशा प्रकारचे की अमुक अमुक साहित्य जिल्हा परिषदेच्या सदर वैध कामासाठी आवश्यक आहे असे प्रमाणपत्र दिले जाईल.
- 13) साहित्य पुरवठ्याच्या ठिकाणापासून, साहित्य प्रत्यक्ष कामाच्या साईटपर्यंत वाहतुक करण्याचा खर्च कंत्राटदाराने स्वतः सोसावयाचा आहे. याबाबत कोणतीही मागणी मान्य होणार नाही.
- 14) काम संपल्यानंतर अतिरिक्त साहित्य जर कंत्राटदाराने परत केले नाही तर कंत्राटदाराकडून कायदेशीर कार्य नाही म्हणून साहित्य देताना जो दर होता त्याच्या दुप्पट दराने वसूल केला जाईल. कार्यकारी अभियंत्यांनी ठरविल्याप्रमाणे अशा परत न केलेल्या साहित्याच्या किंमतीवरील विक्रीकर व सामान्य कर वसूल केले जातील ही गोष्ट स्पष्टच आहे की, अतिरिक्त साहित्य निरूपयोगी आहे किंवा खराब झालेले आहे. तर ते परत घेतले जाणार नाही. तर अशा बाबतीत वरील खंडामध्ये नमूद केल्याप्रमाणे कंत्राटदाराकडून त्याची किंमत वसूल केली जाईल.
- 15) डांबराची रिकामी पिंपे खात्याला परत करावयाची आहेत. अशा प्रकारची पिंपे परत केलेली नसल्यास प्रत्येक पिंपामागे रु.50 मात्र(रूपये पन्नास मात्र) कंत्राटदाराकडून वसूल केले जातील.
- 16) निविदा सादर करणाऱ्या व्यक्ती अगर कंपनी यांनी ही गोष्ट निविदा सादर करण्यापूर्वी पहावी की, कार्यकारी अभियंता यांनी निविदा देताना अनुसूची 'अ' मध्ये दर भरलेले आहेत.
- 17) जिल्हा परिषदेच्या भांडारापासून वहातूक करताना सिमेंटमध्ये होणाऱ्या हानीबद्दल जे वजन 50 किग्रॅ / 1.23 सममूल्य असेल त्याबद्दल जिल्हा परिषद जबाबदार राहणार नाही. नमूद केलेले दर या पध्दतीने धरले जावेत. त्यात सुधारणा करावयाची झाल्यास वजनाला आधारभूत धरूनच करावी. मिश्रण करताना पिशवीमध्ये सिमेंट कमी आढळल्यास त्याची भरपाई कंत्राटदाराने करावी व त्यासाठी जादा सिमेंट अनुसूची 'अ' मधील दराप्रमाणे किंवा मोजमापाच्या प्रमाणात नमूद केलेल्या दराप्रमाणे खात्याकडून पुरविले जाईल.
- 18) नमुद केलेल्या दरासाठी छप्पर घालण्यासाठी .. सीट आणि रिजेस यांचा प्रत्यक्ष सर्वसाधारण आकारांचा विचार केला जाईल. प्रत्येक लांबी सरळ रेषेत व पातळीत मोजली जाईल. (वळणे किंवा वाकडे आकार यामुळे होणाऱ्या जादा लांबीचा विचार केला जाणार नाही)
- 19) अनुसूची 'अ' प्रमाणे दिलेल्या साहित्याच्या विनातिकीट पावत्या कंत्राटदाराने तयार ठेवाव्यात.

मन्तेदार

कार्यकारी अभियंता(बांध./लपा.)

जिल्हा परिषद सिंधुदुर्ग

ब-1 निविदा नमुन्यावर नमुद केलेल्या व्यतिरिक्त कंत्राटाच्या आणखीन सामान्य अटी

- 1) कंत्राटदारावर बंधनकारक बाबी :- कार्यकारी अभियंत्याने ठरविलेल्या जागी किंवा त्याच्या जवळपास काम केले पाहिजे तशी खास तजविज की ज्यायोगे कंत्राटदार स्वतःच्या खर्चाने सर्व पेमेंट सर्व प्लॅट मटेरीअर सुपरव्हिजन कामगार की जे अभियंता कामाच्या कार्यवाहीसाठी आवश्यक असेल. तर कंत्राटदाराची जबाबदारी जिल्हा परिषदेने तशाप्रकारे स्वतःच काम पार पाडले असेल अशा स्वरूपात सर्व जबाबदारी पार पाडावयाची आहे.
 - 2) कंत्राटदाराची जबाबदारी :- कंत्राटदाराचे मागणीप्रमाणे किंवा ड्रॉइंगप्रमाणे पुरवठा करण्याचे टेंडर असे समजले जाईल की, कंत्राटदाराला सर्व बाबी सविस्तर समजलेल्या आहेत आणि त्यामुळे अपरिपूर्णरित्या कामाची वैशिष्टे व ड्रॉइंग यांचा अभ्यास केला आहे. त्यामुळे उद्भवणाऱ्या बाबींविषयी कंत्राटदाराचे कोणतेही म्हणणे ऐकून घेतले जाणार नाही. सदर कामाची ड्रॉइंग मधील वैशिष्टेच कोणत्याही परिस्थितीत ग्राह्य धरली जातील.
 - 3) कामाची तपासणी :- कंत्राटदाराने जशी आवश्यकता असेल त्याप्रमाणे ज्या अभियंत्यावर कामाच्या तपासणीची जबाबदारी असेल त्याला कामाच्या झालेल्या टप्प्याची तपासणी करण्याविषयी योग्य ती लेखी नोटीस देऊन कामाची पुढील प्रगती न थांबेल या बेतानेच तपासणी करून घ्यावी. जोपर्यंत सहा. अभियंता त्याला समाधानकारक काम वाटेल अशा स्वरूपाचे लेखी प्रमाणपत्र देत नाही तोपर्यंत कंत्राटाच्या अटीप्रमाणे काम पूर्ण केले आहे असे समजले जाणार नाही. साहित्याला मान्यता आहे किंवा कारागिरीबद्दल मान्यता आहे किंवा काम चालू असताना कामाचा भाग मान्य झाला आहे म्हणून त्याबाबी अभियंत्यावर बंधनकारक रहाणार नाहीत. काम नाकारण्याच्या त्याच्या अधिकाराला की ज्यावेळी काम पूर्ण झाले असेल असा दावा केलेला असेल तर बाधक ठरणार नाही किंवा त्याला आपले प्रमाणपत्र देण्याचे स्थगित करता येईल. जोपर्यंत आवश्यक ते बदल, सुधारणा पुनः बांधकाम झालेले नाही ज्यायोगे त्याला समाधानकारकरित्या काम पूर्ण झाले असे प्रमाणपत्र देणे शक्य होईल.
 - 4) कामगारांविषयी माहिती :- कंत्राटदाराने त्याला पुरविलेल्या स्टेटमेंटवर कुशल व अकुशल कामगारांच्या संख्येविषयीचा दैनिक अहवाल ज्याच्या अधिकारात ते काम आहे त्या अभियंत्याला वेळोवेळी सादर केली पाहिजे.
 - 5) कार्यक्रम :- ज्याच्या अखत्यारीत ते काम आहे तो अभियंता कोणत्याही वेळी किंवा वेळा कामाचे विविध भाग कशाप्रकारे पूर्ण करावयाचे याविषयी सूचना देईल आणि अशा प्रकारच्या वेळोवेळी दिलेल्या सूचना त्या कामाच्या बाबतीत पाळल्या गेल्या आहेत अशी त्या अभियंत्याची त्या कामाच्या बाबतीत मान्यता आवश्यक आहे.
 - 6) हमी :- कंत्राटदाराने कोणत्याही कायदेशीर कार्यवाहीची पूर्तता करण्याची जिल्हा परिषदेला हमी दिली पाहिजे. जिल्हा परिषदेकडून हक्क आणि मागण्या केल्या गेल्या की ज्याला कंत्राटदाराच्या कामात उणिव, नुकसानहानी या बाबी कारणीभूत असतील, अशा संदर्भात कोणतेही खटले जिल्हा परिषदेवर आले असतील व ते कंत्राटदाराच्या विरुद्ध असतील तर त्या बाबींची पूर्तता करणे ही गोष्ट कामाचे कंत्राट पूर्ण करण्याच्या बाबीचा एक भाग म्हणून कंत्राटदाराने हमी घेतलेली असेल.
 - 7) काम करण्याच्या पध्दती :- कामाचे शेड्यूल, मटेरिअलची सविस्तर माहिती याबाबी कंत्राटदाराने अभियंत्याच्या मान्यतेसाठी तयार केल्या पाहिजेत.
- प्रभारी अभियंत्याने मान्य केलेल्या पध्दती व्यतिरिक्त कोणत्याही प्रकारे काम सुरु ठेवता येणार नाही. जादा दर मागणाऱ्या कंत्राटदाराने तयार केलेला कार्यक्रम व कार्यपध्दती यामध्ये अभियंता योग्य तो बदल सुचवू शकतो.
- 8) सार्वजनिक अधिकाऱ्यांशी संबंध :- कंत्राटदाराने कोणत्याही स्थानिक अधिकाऱ्यांने वेळोवेळी दिलेल्या आज्ञा आणि सूचना यांचे काटेकोरपणे पालन केले पाहिजे व तो देय असलेली रक्कम स्वतःच्या पैशातून देईल.
 - 9) आवक जावक :- कंत्राटदाराने अभियंत्याला प्रत्येक आठवड्याला काम चालू असताना वर्गीकरण केलेली ज्यात कोणकोणते लोक कामावर घेतले होते त्याच्यात झालेले बदल अगोदर लिहावेत. शिवाय कंत्राटदाराने प्रभारी अभियंत्याला पुढील अहवाल पाठवावयाचा आहे.
 - अ) घटना घडल्यापासून 24 तासांच्या आत एखादया अपघाताचा अहवाल.
 - ब) आठवड्याचा वैद्यकीय अहवाल ज्यामध्ये कंत्राटदाराच्या तबबेतीचा व आजारी असमर्थ व्यक्तीचा व त्यांच्या आजाराच्या स्वरूपाचा अहवाल.
 - 10) खाजगी मालकीची जमिन वापरताना :- त्याच्या ठेकेदाराने आणि कामगारांची काम करताना कोणत्याही प्रकारचे नुकसान वा अधिक्षेप झाल्यास त्यासाठी कंत्राटदार जबाबदार राहिल. जर तशा प्रकारची लेखी परवानगी अभियंत्याकडून मिळालेली नसेल तर.

11) जादा जमिनीचा ताबा मिळविणे :- तशी आवश्यकता भासली म्हणजे कंत्राटदाराची योग्य ती पूर्तता करण्यासाठी कंत्राटदाराला जिल्हा परिषदेच्या अखत्यारी बाहेरची जमिन ताब्यात घ्यावी लागेल. कंत्राटदाराने स्वतः जमिनदाराबरोबर योग्य ती व्यवस्था करावी आणि तशा प्रकारचे भाडे जे त्याच्या आपसातील कराराने ठरले असेल ते देण्यास कंत्राटदार जबाबदार राहिल. अशा बाबींसाठी जमिन मिळण्यासाठी जिल्हा परिषद (सिंधुदुर्ग) सर्व प्रकारची शक्यता मदत करील.

12) ज्या साहित्याचा नियंत्रित पुरवठा होतो. उदा. पेट्रोल, जिल्हा परिषद अशा बाबींसाठी फक्त परवाना देईल आणि अशा बाबी मिळविण्याविषयी कंत्राटदाराला सहकार्य करील. अशा प्रकारचे साहित्य मिळविण्याबाबतचा सर्व खर्च कंत्राटदाराला सोसावा लागेल. जरी जिल्हा परिषद परवाना देईल व वस्तू मिळविण्याबाबत सहकार्य करील. तरीही कोणत्याही प्रकारचा विलंब व त्या विलंबामुळे झालेले नुकसान यांची जिल्हा परिषद जबाबदारी घेणार नाही.

कंत्राटदाराने विहित नमुन्यातील फॉर्ममध्ये पावत्या व नियंत्रित मालाचा प्रत्यक्ष साठा याचा जो त्या महिन्यात पुरवठा झाला असेल त्याचा उलाढालीचा मासिक अहवाल सादर करावयाचा आहे.

2) जर कार्यकारी अभियंता प्रत्येक महिन्याच्या वर्गवारीत कार्यालयासाठी किंवा कॉन्ट्रॅक्टमधील कामे पार पाडण्यासाठी कंत्राटदाराला जादा जागा हवी असेल व कामांच्या मर्यादेतील जागा, फक्त कंत्राटासाठी उपलब्ध असेल तर कंत्राटदाराने तशा प्रकारची जागा निर्माण करण्याचा किंवा जादा कामाची जागा मिळालेल्याची व्यवस्था स्वतः करावी व त्यांची किंमत त्याच्या टेंडरमध्ये समाविष्ट आहे असे मानले जाईल.

3) अभियंता प्रतिनिधी यासाठी कार्यालय :- कंत्राटदाराने कार्यकारी अभियंता व प्रतिनिधी यांच्यासाठी योग्य स्वरूपात कामाचे जागी कार्यालय पुरवावयाचे आहे तसेच ते काम पूर्ण झालेवर काढून टाकावयाचे आहे. व्हरांडासोडून त्याने व्यापलेली जागा 400 चौ.फूट पेक्षा कमी चालणार नाही. ते कार्यालय चटईच्या भिंतीचे व अॅम्बेस्टॉर्स किंवा पन्हाळी पत्र्यांच्या छप्परांचे चालेल. दगडाची किंवा विटांची पक्की जमिन, जमिन पातळीपासून 18 इंच वर पाहिजे. त्याने बास्केट टाईप एक संडास, दोन मुताऱ्या पुरवाव्यात व ती दररोज स्वच्छ ठेवावीत.

4) सामान्य बाबी :- कामामध्ये तयार होणारे सर्व बाबी की जे कामाच्या पूर्ततेसाठी आवश्यक असतील ते एखाद्या कामगारांच्या कुशलतेने पार पाडले जातील, ते ज्या पध्दतीने सार्वजनिक बांधकाम विभागाने व अभियंता यांच्या आज्ञेप्रमाणे असले पाहिजेत. सुरुवातीला व काम संपल्यावर कामाची जागा स्वच्छ करण्याचे काम, तात्पुरती शेड बांधण्याचे काम सेट्रिलीन व दगडीखांब पुलाला योग्य ते फिनिशिंग करणे. याबाबी कोणत्याही प्रकारे जादा किंमत न घेता कंत्राटदाराने करावयाच्या आहेत.

5) कामाच्या जागी आज्ञापत्रांची पुस्तिका ठेवली जाईल ज्यामध्ये कंत्राटदार त्याच्या नियुक्त ठेकेदार त्यामध्ये प्रभारी कार्यकारी अभियंता व इतर तपासणी अधिकारी याकडून मिळालेल्या व मिळत असलेल्या आज्ञांची नोंद ठेवील व व्यक्तीशः त्या अमलांत आणिल.

6) कंत्राटदाराने मजूर, हुजऱ्या दोर आणि इतर साहित्य ज्याप्रमाणे लाईनिंग आऊटला किंवा सेक्टिंग आऊटला अंतिम लाईनिंगला आवश्यक असेल त्याप्रमाणे पुरवावयाचे आहे.

कंत्राटदार कामाच्या खऱ्या रचनेला योग्य त्या टप्प्याला, उंची मापे कामाचे भाग योग्य रेषेमध्ये येण्यासाठी आवश्यकता हत्यारे, अवजारे, संबंधीत कामगार या सर्वांना जबाबदार असेल.

7) सिंधुदुर्ग जिल्हा परिषद सिंधुदुर्ग शक्य असल्यास कामासाठी विहित असलेले नियंत्रित साहित्य नियंत्रित दराने वेळोवेळी ठरल्याबाबतचे कंत्राटदाराला मिळविण्यासाठी शक्य त्या सवलती पुरविल. अशाप्रकारे मिळविलेले साहित्य सदर कामासाठीच वापरले जाईल व शिल्लक राहिलेले जादा साहित्य कंत्राटदाराने प्रभारी अभियंता यांची लेखी परवानगी असल्याशिवाय त्याची विल्हेवाट लावू नये. किंवा हलवू नये. सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेला अशाप्रकारचे जादा साहित्य मूळ खरेदी किंमतीला व अन्य पर्यायाने घेण्याचा विकल्प राहिल. कंत्राटदाराने अभियंत्याचे समाधान होईल, अशाप्रकारच्या मिळालेल्या व वापरलेल्या मालाची योग्य ती नोंद ठेवावयाची आहे व अभियंत्याला अशा हिशेबाची महिनावार विवरणे पाठवावयाची आहेत.

8) नियंत्रित माल पुरविण्यामध्ये विलंब झाल्यास कंत्राटदाराला नुकसान भरपाईची मागणी करता येणार नाही.

9) कंत्राटदाराला स्वतःच्या खर्चाने त्याच्या कामगारांसाठी आवश्यक त्या घराच्या पाणी पुरवठ्याच्या, स्वच्छतेच्या सोयी पुरवता येणार नाहीत आणि त्याने त्या संबंधीत अधिकाऱ्यांकडे परस्पर त्याचा खर्च द्यावा. सर्व भाडीकर, इतर आकारणी जे काही कामांच्या पूर्ततेसाठी लागतील ते ते त्या दराने कंत्राटदाराला पुरविले जातील. कंत्राटदाराला आरोग्य खात्याच्या आवश्यकतेनुसार त्याच्या ज्या बाबी असतील विशेषतः मलेरिया विरोधी मोहिम याबाबत योग्य ती दखल घ्यावी लागेल. काम करणाऱ्या लोकांचे आरोग्य यासंबंधी पान नं. 939 ते 960 पॅरेग्राफ 1 ते 23 सार्वजनिक बांधकाम आणि पुस्तक क्र. 1(1949 ची आवृत्ती) या हे वाचून खत्री करावी.

10) तात्पुरता भराव :- कंत्राटदाराला परिणामकारक आणि मजबूत तात्पुरत्या स्वरूपाचा भराव पुरवावा लागेल. ज्यावर पी.सी.सी. डेकींग तयार करता येईल. कंत्राटदाराने अशा प्रकारच्या भरावाचा प्रस्ताव कार्यकारी अभियंत्याकडे त्याच्या मान्यतेसाठी सादर केलाच पाहिजे. भरावाचे काम अशा प्रकारे केले जावे की, एकाएकी येणाऱ्या पुराचे पाणी जाण्यास आवश्यकता व्यवस्था राहिल. विशेष लक्ष आय.आर.सी. कोड सेक्शन 3 च्या 319 व 320 खंडाकडे वेधण्यात येत आहे. त्यातील सूचना प्रभारी अभियंत्याच्या मताप्रमाणे जेवढ्या पूर्ण करता येतील तेवढ्या पूर्ण कराव्यात.

11) किरकोळ बाबी :- सर्व किरकोळ बाबी उदा. बांधकामासाठी सोईस्कर रस्ते बांधणे, कामगारांसाठी रहाण्याची व्यवस्था, तात्पुरते रस्ते, वर्कशॉपसाठी आवश्यक बांधारे, सॅल्टीगवर पाणी मारणे, मशिनरीला आवश्यक असणारे साहित्य इ.त्या दरामध्ये समावेश आहे. कार्यकारी अभियंत्याने मान्य केलेल्या व्यतिरिक्त कोणत्याही जादा बाबीवर जादा मागणी करता येणार नाही. कार्यकारी अभियंत्याच्या लेखी अनुज्ञेशिवाय कोणतीही जादा बाब तयार करू नये.

12) विहित काम की जे टेंडरसाठी दिले गेलेले आहे ते कार्यकारी अभियंत्यांच्या संपूर्ण समाधानासाठी पार पाडावयाचे आहे. तसेच ते उत्कृष्ट प्रकारे सर्वात जास्त कारागिरी मान्यताप्राप्त साहित्य वापरून पार पाडावयाचे आहे. ज्यावेळी कामासंबंधी खास बाबी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दर्जेदार व वैशिष्ट्याप्रमाणे स्पष्ट होत नसल्यास कार्यकारी अभियंत्यांच्या सूचनेप्रमाणे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या पध्दतीप्रमाणे पार पाडावयाच्या आहेत. ज्या ज्यावेळी अभियंत्याचा प्रतिनिधी म्हणून नियंत्रित मालाचा साठा तपासणीची मागणी करील त्या कोणत्याही वेळी तपासावयास परवानगी देईल.

13) पोलीस संरक्षण :- कंत्राटदाराच्या मागणीप्रमाणे कामगारांच्या जागेवर पोलीस संरक्षण आवश्यक असल्यास जिल्हा परिषद संबंधित अधिकाऱ्यांशी बोलणी करून संरक्षणाची शक्य ती व्यवस्था करील. मात्र अशा संरक्षणाचा सर्व खर्च कंत्राटदाराच्या बिलातून वजा करून वसूल केला जाईल.

14) परवाने व लायसेन्स :- कामाच्या ज्या काही कायदेशीर आवश्यकता असतील त्याप्रमाणे स्वतः खर्चाने कंत्राटदाराने सर्व परवाने, लायसेन्स चार्जेस व फी वगैरे संबंधी आवश्यक त्या नोटीसा दिल्या पाहिजेत. देणे बाकी भरणे असेल तर ते भरणे पाहिजे.

15) तात्पुरती निवासस्थाने :- कामाच्या वेळात कंत्राटदाराने आपला सर्व स्टाफ व कामगार वर्ग यांच्या रहाण्याची व्यवस्था करावयाची आहे. अभियंत्याला आवश्यक असलेला पर्यवेक्षक कामगार वर्ग कंत्राटदाराने स्वखर्चाने सज्ज ठेवावयाचा आहे. योग्य तसे पाच पतिबंधक उपाय अभियंत्याला समाधानकारकरित्या मान्य आहेत असे कसे कंत्राटदाराने अंमलात आणावयाचे आहे.

16) प्लॅट:- कंत्राटदाराने स्वखर्चाने सुस्थितीतील प्लॅट संपूर्ण कामाकरीता कंत्राटामध्ये मान्य केलेल्या कालावधीत काम पूर्ण करण्यास पुरेसे असे पुरवावयाचे आहेत व त्याची योग्य दुरुस्ती ठेवावयाची आहे. अभियंत्याने लेखी विनंती केल्यास त्याने स्वखर्चाने त्यात वाढ किंवा सुधारणा करावयाची आहे.

सर्व न वापरलेले साहित्य, सर्व प्लॅन्ट्स, अवजारे की जी, कंत्राटदाराने काम पूर्ण होऊन दोन महिनेच्या आत कळविलवेली नसतील तर ती जिल्हा परिषदेच्या मालकीची ठरेल व त्या संबंधात कंत्राटदाराला कोणत्याही प्रकारे पैसे वा भरपाई मिळणार नाही.

17) समजा सरसकट निविदा खात्याच्या आऊटलाईन डिझाईन प्रमाणे मंजूर झाली असेल तर टेंडरला सविस्तर डिझाईनप्रमाणे आवश्यक वाटणारे कोणतेही चार्जेस स्विकारावे लागतील.

सूचना:- सदर निविदा ब-1 नमुन्यातील मराठी शब्दांच्या अर्थाबाबत भविष्यात वाद निर्माण झाल्यास इंग्रजी भाषेतील निविदा

बी-1 मधील शब्दच ग्राह्य धरणे येतील.

मक्तेदार

कार्यकारी अभियंता (बांधकाम)

जिल्हा परिषद सिंधुदुर्ग

कामाचे नाव-

कंत्राटदाराचे निवेदन
(सविस्तर टेंडर नोटीसीचा परिच्छेद 8 पहावा)

मी/आम्ही असे जाहिर करतो की मी/ आम्ही स्वतः सर्व साहित्य,कामगार यासंबंधीची सर्व परिस्थिती की ज्यावर माझ्या / आमच्या निविदेचे दर अवलंबून आहेत. त्याविषयी पूर्ण माहिती करून घेतलेली आहे. हि निविदा देण्यापूर्वी कामाच्या विशेष बाबी -अपेक्षा (सूचना) यांचा काळजीपूर्वक अभ्यास करून त्या समजून घेतल्या आहेत. मी / आम्ही कार्यकारी अभियंता किंवा त्याने योग्य रितीने अधिकार पत्र दिलेल्या सहाय्यक याने मान्य केलेले उत्कृष्ट साहित्य वापरण्यास व निर्णयाप्रमाणे वागण्यास बंधनकारक राहिन / राहू.

मक्तेदार

कार्यकारी अभियंता (बांधकाम)
जिल्हा परिषद सिंधुदुर्ग

(Draft of proposed condition relating of Insurance)

Contractors shall take out necessary Insurance Policy/Policies so as to Provide adequate insurance cover for the awarded contract with the *Directorate of Insurance, Maharashtra State, Mumbai-400049 only. Its postal address for correspondence is *268MHADA Opp.Kalanagar, Banda (Est.) Mumbai - (Tel. No. 6832403 / 6832490 (Fax) 6832469) . Insurance policy/policies taken out from another insurance Company will not be accepted. However, if the contractors desire to effect insurance with the local office of any insurance company, the same should be under the co-insurance-cum-servicing arrangements (with G.I.F. share at 60% and insurance company's share at 40%) approved by the Directorate of Insurance. If the policy taken out by the contractors is not on co-insurance basis the same will not be accepted and the amount of premium calculated by the Directorate of Insurance will be recovered directly from the amount payable to the contractors for the executed contractor work

Contractor

ADDITIONAL CONDITIONS

१. R.C.C. Pipes required for the work shall be procured from the Maharashtra Small Scale Industrial Development Corporation only. The payment towards the item of providing the fixing NP2/NP3/NP4 class pipes will be released only after the contractor submits the bill of MSSIDC to authenticate that the pipes have been purchased from the MSSIDC. No payment towards the item of providing and laying of pipe will be released in absence of the submission of requisite documents.
२. As per Govt. of Maharashtra Marathi resolution No. गौन खनि/१०/२००१/प्र. क्र./२४ दिनांक १५.०१.२००३ Govt. has withheld facility of exemption of royalty from quarry material and mines used for state Govt. Zilla Parishad Works. Hence royalty of various mining material should be paid by contractor and supporting papers should be attached with bills otherwise royalty charges will be deducted from bills at source
३. Contractor shall submit a certificate to the effect that *All the Payment to the labour/staff are made in bank accounts of staff linked to Unique Identification Number (AADHAR CARD) .* The certificate shall be submitted by the contractor within 60 days from the commencement of contract. If the time period of contract is less than 60 days then such certificate shall be submitted within 15 days from the date of commencement of contract.

4. PERFORMANCE SECURITY FOR OFFER BELOW ESTIMATED COST PUT TO TENDER:

To be submitted in Envelope No. 2 (Financial Bid)

Performance Security for the offer below estimated cost put to tender by more than 1%.

In case tenderer desires to submit his offer below estimated cost put to tender upto 1%, then no such Performance Security shall be required. If the offer is below by more than 1% of the estimated cost, following procedure shall be adopted.

1) If the offer quoted is below by more than 1% and upto 10% with respect to estimated cost, the tenderer shall deposit a Performance Security amounting to rupees 1% of the estimated cost put to tender in form of Demand Draft.

2) If the offer quoted is more than 10% below, then the tenderer shall deposit a Performance Security amounting to rupees equal to the percentage by which his offer is below more than 10% plus 1% in form of Demand Draft.

e.g. If the quoted percent is 14% below, then the Performance Security shall be 1% plus 4% (=14%-10%), i.e. total 5% of estimated cost put to tender.

3) Demand Draft shall be drawn from any Nationalised / Scheduled Bank in favour of **Executive Engineer, Works Department, Z. P. Sindhudurg** payable at **Sindhudurnagari** with the validity of three months from the scheduled last date of submission of tender.

4) A **Scanned Copy** of such Demand Draft shall be uploaded in envelope No. 2. Contractor No. of Corrections Executive Engineer

5) The **original copy of Demand Draft**, in a sealed envelope with the name of agency, name of work and tender notice no. written on it, shall be submitted to the office of the **Executive Engineer, Works Department, Z. P. Sindhudurg** within five working days from the **prescribed last date of submission of tender**.

6) In case of, submission of false documents / Demand Draft and non-submission of original copy of Demand Draft, the EMD of the tenderer will be forfeited and Registration of the Agency will be suspended for one year.

7) The Demand Draft for performance security of all bidders except lowest two bidders will be returned within seven working days from the date of opening of bid and the Demand Draft of the Secound lowest bidder will be returned within three days after issue of work order to the successful lowest bidder.

8) The amount of performance security of successful bidder will be refunded within three months after successful execution of work.

5. सदर कामाच्या निविदेसंदर्भात यापुर्वी वेळोवेळी निर्गमित झालेले तसेच येथून पुढे निर्गमित होणारे सर्व शासन परिपत्रक व शासन निर्णय लागू रहातील.

Contractor

निवेदन क्रमांक .1

या निविदेच्या तारखेला ज्या कामासाठी निविदा भरावयाची आहे ते काम व हाती असलेल्या कामांचा तपशिल

अ.नं.	कामाचे नांव	ठिकाण व प्रदेश	हाती असलेली कामे		काम पूर्ण होण्याची विहित तारीख	ज्या कामासाठी निविदा भरली आहे			शेरा
			निविदा किंमत	शिल्लक असलेल्या कामाची किंमत		अ.प.रक्कम	अपेक्षित निर्णयाची संभाव्य तारीख	काम पूर्ण करणेची संभाव्य तारीख व कालावधी	
1	2	3	4	5	6	7	8	9	10

मक्तेदार

निवेदन क्रमांक . 2

अशा प्रकारची आणि यापुर्वी मक्तेदाराने पार पाडलेल्या कामांचा तपशिल
निविदा देणा-याचे नांव :-

अ.नं.	कामाचे नांव	कामाची किंमत	काम सुरु केल्याची तारीख	काम पूर्ण करण्याची संभाव्य तारीख	प्रत्यक्षात काम पूर्ण झालेची तारीख	शेरा
1	2	3	4	5	6	7

मक्तेदार

निवेदन क्रमांक . 3

निविदेमधील कामाकरीता त्वरीत उपलब्ध होणा-या प्रकल्प आणि यंत्रसामुग्री यांचा तपशिल

अ.नं.	हत्यारे व संयंत्रे यांची नांवे	एकूण संख्या	प्रकार आणि बनावट	क्षमता	आयुष्यमान व स्थिती	सदयाची जागा	शेरा
1	2	3	4	5	6	7	8

मक्तेदार

मक्तेदाराकडे उपलब्ध असलेल्या तांत्रिक कर्मचा-याचा तपशिल
निविदा देणा-या मक्तेदाराचे नांव :-

अ.नं.	व्यक्तीचे नांव	शेक्षणिक पात्रता	कार्यक्षेत्र किंवा कार्यालयात काम करीत असल्यास	अशाप्रकारे कार्यान्वीत केलेल्या कामांचा अनुभव	निविदा देणा-या सोबत काम करण्याचा कालावधी	शेरा
1	2	3	4	5	6	7

मक्तेदार

PERFORMANCE SECURITY FOR OFFER BELOW ESTIMATED COST PUT TO TENDER:

To be submitted in Envelope No. 2 (Financial Bid)

Performance Security for the offer below estimated cost put to tender by more than 1%.

In case tenderer desires to submit his offer below estimated cost put to tender upto 1%, then no such Performance Security shall be required. If the offer is below by more than 1% of the estimated cost, following procedure shall be adopted.

1) If the offer quoted is below by more than 1% and upto 10% with respect to estimated cost, the tenderer shall deposit a Performance Security amounting to rupees 1% of the estimated cost put to tender in form of Demand Draft.

2) If the offer quoted is more than 10% below, then the tenderer shall deposit a Performance Security amounting to rupees equal to the percentage by which his offer is below more than 10% plus 1% in form of Demand Draft.

e.g. If the quoted percent is 14% below, then the Performance Security shall be 1% plus 4% (=14%-10%), i.e. total 5% of estimated cost put to tender.

3) Demand Draft shall be drawn from any Nationalised / Scheduled Bank in favour of **Executive Engineer, Works Department, Z. P. Sindhurg** payable at **Sindhurnagari** with the validity of three months from the scheduled last date of submission of tender.

4) A **Scanned Copy** of such Demand Draft shall be uploaded in envelope No. 2.
ctor No. of Corrections Executive Engineer

5) The **original copy of Demand Draft**, in a sealed envelope with the name of agency, name of work and tender notice no. written on it, shall be submitted to the office of the **Executive Engineer, Works Department, Z. P. Sindhurg** within five working days from the **prescribed last date of submission of tender**.

6) In case of, submission of false documents / Demand Draft and non-submission of original copy of Demand Draft, the EMD of the tenderer will be forfeited and Registration of the Agency will be suspended for one year.

7) The Demand Draft for performance security of all bidders except lowest two bidders will be returned within seven working days from the date of opening of bid and the Demand Draft of the lowest bidder will be returned within three days after issue of work order to the successful lowest bidder.

8) The amount of performance security of successful bidder will be refunded within three months after successful execution of work.